

March 30, 2022

BSE Limited Corporate Relationship Department, 2nd Floor, New Trading Wing, Rotunda Building, P.J. Towers, Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: 543386

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra - Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051

Symbol: FINOPB

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Ref: Newspaper publication - Notice of Postal Ballot

Pursuant to Regulation 30 & 47 of the Listing Regulations, enclosed please find the copies of newspaper advertisement for the Postal Ballot Notice of Fino Payments Bank Limited published in Financial Express (English newspaper), Free Press Journal (English newspaper) and Navshakti (Marathi newspaper) on March 30, 2022.

This information is also available on the website of the Company i.e. www.finobank.com.

Kindly take the same on record.

Yours Faithfully,

For Fino Payments Bank Limited

Basavraj Loni

Company Secretary & Compliance Officer

Place: Navi Mumbai Encl:. As above AICICI

PRUDENTIAL"

(the Schemes)

Monthly IDCW

Direct Plan - IDCW

Direct Plan – IDCW

Place: Mumbai

Date: March 29, 2022

No. 015/03/2022

**IDCW** 

IDCW

Name of the Schemes/Plans

Direct Plan - Monthly IDCW

ICICI Prudential Equity Savings Fund

ICICI Prudential Multi - Asset Fund

ICICI Prudential Equity - Arbitrage Fund

and statutory levy (if applicable).

date under the IDCW option of the Schemes.

# Subject to deduction of applicable statutory levy, if any

Schemes, at the close of business hours on the record date.

MUTUAL FUND

indianexpress.com

FINANCIAL EXPRESS

no(s) from 50360061 to 50360190 and

from 2528609181 to 2528609245 of ITC

Limited standing in the name(s) of

Vanita H Lathia has/have been reported

lost/stolen and that an application for

issue of duplicate certificate(s) in respect

thereof has been made to the company's

investor service centre, ITC Limited 37.

J L Nehru Road, Kolkata - 700071 to

whom objection, if any, against issuance

of such duplicate share certificate(s)

should be made within 15 days from the

The public are cautioned against dealing

NAV as on

March 28, 2022

(₹ Per unit)

12.19

14.31

24.4718

36.7342

14.0406

15.5269

date of publication of this notice.

in any manner with these shares.

**ICICI Prudential Asset Management Company Limited** 

Corporate Identity Number: U99999DL1993PLC054135

Quantum of IDCW

(₹ per unit) (Face value

of ₹ 10/- each)\$#

0.05

0.05

0.1600

0.1600

0.0500

0.0500

For ICICI Prudential Asset Management Company Limited

Authorised Signatory

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may

or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial

owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial

owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of

the IDCW option of the Schemes would fall to the extent of payout

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id

and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness

Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com

or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks,

read all scheme related documents carefully.

be lower depending upon the extent of distributable surplus available on the record

Registered Office: 12th Floor, Narain Manzil, 23, Barakhamba Road, New Delhi - 110 001.

Corporate Office: One BKC, 13th Floor, Bandra Kurla Complex, Mumbai - 400 051.

Tel.: +91 22 2652 5000, Fax: +91 22 2652 8100, Website: www.iciciprumf.com,

Email id: enquiry@icicipruamc.com

Central Service Office: 2nd Floor, Block B-2, Nirlon Knowledge Park, Western Express

Highway, Goregaon (E), Mumbai - 400 063. Tel.: 022 2685 2000 Fax: 022 26868313

Notice to the Investors/Unit holders of ICICI Prudential Equity Savings Fund,

ICICI Prudential Multi-Asset Fund and ICICI Prudential Equity - Arbitrage Fund

Notice is hereby given that ICICI Prudential Trust Limited, Trustee to ICICI Prudential

Mutual Fund has approved the following distribution under Income Distribution cum

capital withdrawal option (IDCW option) of the Schemes, subject to availability of

MILESTONE GLOBAL LIMITED CIN: L93000KA1990PLC011082
Registered Office: 54-B, HOSKOTE INDUSTRIAL AREA (KIADB), CHINTAMANI ROAD, HOSKOTE - 562114 certificate(s) no(s) 30257 and 96469 for 195 ordinary shares bearing distinctive

Ph: 080-27971334, Fax: 080-27971537, Website: www.milestonegloballimited.com NOTICE REGARDING LOST CERTIFICATE

I, the Proposed Holder given that below mentioned Share Certificates of Milestone Global Limited have been reported lost. Any persons having objections to the issue of duplicate shares in respect of the said shares should communicate to the Company or Registrars with necessary proof within 15 days from the date of this Notice, failing which the Company will proceed to consider the application for issue of duplicate shares in our favour and thereafter any objection/s in this matter will not be entertained.

FOLIO NO.	CERT NOS.	DIST.NO. FROM	DIST.NO. TO	SHARES	NAME OF THE SHARE HOLDER
001462	33603 TO 33628	3349401	3352000	51 - 50 - 50	RAJ KRISHAN R AGGARWAL (Deceased)
Place : N	IUMBAI		N	ame of the	e Proposed Holder

RAKESH R. AGGARWAL Date: 29.03.2022

distributable surplus on the record date i.e. on April 4, 2022\*:

जयपुर सिटी ट्रांसपोर्ट सर्विसेज लिमिटेड, जयपुर LOSS OF SHARE CERTIFICATE Notice is hereby given that the share

कर्माक :- प्र.नि./जे.सी.टी.एस.एल./2021-22/डी - 3719 दिनांक :- 21/03/2022

कार्यालय आदेश

जेसीटीएसएल के बस-क्यू शैल्टर्स पर विज्ञापन व रखरखाव हेतू जारी बिड नं. 04—2021—22 (UBN No. JCT2122SLOB00006) में बोली प्रस्तुत करने की अन्तिम दिनांक 21 / 03 / 2022 तक कोई बोली प्राप्त नहीं होने के कारण उक्त बिड में बोली प्रस्तुत करने की अन्तिम दिनांक 04 / 04 / 2022 (2.00 PM) तक बढ़ाई जाती है।

जेसीटीएसएल, जबपुर राज संवाद/सी/21/13590

# NPCL NOIDA POWER COMPANY LIMITED CIN:U31200UP1992PLC014506

Notice Inviting Bids for Procurement of Non-Solar Renewable Power on Short Term basis

Bids are invited by "Noida Power Company Limited having its registered office at Electric Sub-station, Knowledge Park-IV, Greater Noida - 201310 (U.P.)" for procurement of 50 MW non-solar renewable power during 01.07.2022 to 30.09.2022 as per the Guidelines of Ministry of Power, Gol dated 30.03.2016. Bid Document is available on www.mstcecommerce.com.

The Company reserves the right to reject all or any of the Bids or cancel the bidding process at any stage without assigning any reasons whatsoever and without any liability.

For any clarification, contact at e-mail id powertrading@noidapower.com or mobile no. 9718804966. Head (Power Purchase)



For the Indian Intelligent.

♦TheIndianEXPRESS

# 🎜 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक FINO PAYMENTS BANK LIMITED

Registered Office: Mindspace Juinagar, 8th Floor, Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Juinagar, Navi Mumbai, Thane - 400706. CIN: L65100MH2007PLC171959; E-mail: basavraj.loni@finobank.com

> Website: www.finobank.com; Phone: +91 22 7104 7000 NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") Secretarial Standard - 2 on General Meetings ("SS-2") issued by the Institute of the Company Secretaries of India and the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs, Government of India vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and Circular No. 20/2021 dated December 8, 2021 (the "MCA Circulars") and other applicable laws, rules, regulations, if any, Fino Payments Bank Limited ("the Bank") seeks approval of the Members of the Bank by way of Postal Ballot, only by means of electronic voting ("remote e-voting") on following resolution(s):

- 1. Increase in Authorised Share Capital of the Bank and Alteration of Capital Clause of Memorandum of Association of the
- 2. Re-appointment of Mr. Mahendra Kumar Chouhan (DIN: 00187253) as an Independent Director of the Bank
- 3. Re-appointment of Dr. Punita Kumar Sinha (DIN: 05229262) as an Independent Director of the Bank
- 4. Ratification of the 'Fino Payments Bank Limited Employees Stock Option Policy, 2020'
- Approval of the amendment in the 'Fino Payments Bank Limited Employees Stock Option Policy, 2020'
- Approval/Reinstatement of right to nominate directors pursuant to Article 104 of the Articles of Association of the Bank

Members are informed that the Bank has on March 29, 2022, sent the Postal Ballot Notice dated March 23, 2022 through e-mail to the Members of the Bank whose name appear in the list of Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, March 25, 2022 ("cut-off date") and who have registered their email address with the Bank/ Depositories for seeking approval by Postal Ballot only through remote e-voting. A person who is not a Member as on Friday, March 25, 2022 ("cut-off date") shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Postal Ballot Notice is also available on the Bank's website at www.finobank.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of NDSL at https://www.evoting.nsdl.com.

The Members of the Bank whose name appear in the list of Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on cut-off date shall be entitled to vote in relation to the resolutions specified in the Postal Ballot Notice. The Bank has appointed National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure/instructions on remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their e-mail addresses can register their email address and/or can cast their vote as specified in the Postal Ballot Notice. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Bank as on the Cut-Off Date.

The remote e-voting period commences on Thursday, March 31, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Friday, April 29, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond said date and time. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Board of Directors has appointed Mr. Tribhuwneshwar B. Kaushik and in his absence, Mr. Savyasachi Joshi of M/s. Kaushik Joshi

The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Bank or to any other person authorized by him on or before Sunday, May 01, 2022. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Bank at www.finobank.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited ('BSE') and the National Stock Exchange of the India Limited ('NSE'), where the equity shares of the Bank are listed, on or before Sunday, May 01, 2022. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Bank.

In case of any queries/issues or grievances you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the download section of http://www.evoting.nsdl.com. or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at evoting@nsdl.co.in

Place: Navi Mumbai For Fino PaymentsBank Limited

Basavraj Loni Company Secretary & Compliance Officer Membership No: A23095

# MUTUALFUNDS



Haq, ek behtar zindagi ka.

# **Notice For Declaration Of Income Distribution Cum Capital Withdrawal**

# **UTI Regular Savings Fund**

Name of the Plan	Quantum of IDCW (Gross Distributable Amt.)*		Record Date	Face Value (per unit)	NAV as on 28/03/22 (per unit	
	%	₹ per unit			₹	
UTI Regular Savings Fund - Regular Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)			Monday	₹10.00	15.9006	
UTI Regular Savings Fund - Direct Plan - Monthly Income Distribution cum capital withdrawal option (IDCW)	3.33	0.0800 04 April, 2022		17.2214		

\*Distribution of above IDCW is subject to the availability of distributable surplus as on record date. Income distribution cum capital withdrawal payment to the investor will be lower to the extent of statutory levy (if applicable).

Pursuant to payment of IDCW, the NAV of the income distribution cum capital withdrawal options of the scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

Such of the unitholders under the income distribution cum capital withdrawal options whose names appear in the register of unitholders as at the close of business hours on the record date fixed for each income distribution cum capital withdrawal shall be entitled to receive the income distribution cum capital withdrawal so distributed. The reinvestment, if any, shall be treated as constructive payment of IDCW to the unitholders as also constructive receipt of payment of the amount by the unitholders. No load will be charged on units allotted on reinvestment of IDCW.

Mumbai March 29, 2022

Toll Free No.: 1800 266 1230

Website: www.utimf.com

REGISTERED OFFICE: UTI Tower, 'Gn' Block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400051 Phone: 022 – 66786666. UTI Asset Management Company Ltd. (Investment Manager for UTI Mutual Fund) E-mail: invest@uti.co.in, (CIN-L65991MH2002PLC137867).

For more information, please contact the nearest UTI Financial Centre or your AMFI/ NISM certified Mutual fund distributor, for a copy of Statement of Additional Information, Scheme Information Document and Key Information Memorandum cum Application Form.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

For All Advertisement Booking Call: 0120-6651214



# **PTC India Limited**

CIN: L40105DL1999PLC099328

Registered Office: 2" Floor, NBCC Tower, 15, Bhikaji Cama Place, New Delhi - 110066 Phone: 011-41595100, 41659500, 46484200, Fax: 011-41659144 Website: www.ptcindia.com, E-mail: info@ptcindia.com

# **NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING AND** REMOTE E-VOTING INFORMATION Notice is hereby given that the 5" Extra Ordinary General Meeting (EGM) of the members of PTC India Limited (Company) will be held

on Friday, 22" day of April 2022 at 3.00 PM through video conference (VC), to transact the businesses as set out in the Notice of EGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with General Circular nos.14/2020 dated 8" April, 2020, 17/2020 dated 13" April, 2020, 22/2020 dated 15" June, 2020, 33/2020 dated 28" September, 2020, 39/2020 dated 31" December, 2020, 10/2021 dated 23" June, 2021 and 20/2021 dated 8" December, 2021, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and relevant circulars issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI'), permitting to conduct General meeting through Video Conferencing (VC) without the physical presence of the Members at a common venue.

In compliance with the said MCA Circulars and SEBI circulars, electronic copies of the Notice of EGM has been sent on 28" March 2022 to all the members, as on 18" March 2022 (closing hours), whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s) Please note that the requirement of sending physical copy of the Notice of the EGM vide MCA Circulars is dispensed with. The Notice will also be available on the website of the Company <u>www.ptcindia.com</u>, website of the National Securities Depository Limited, agency for providing e-voting facility i.e. www.evoting.nsdl.com and on the website(s) of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India at <a href="https://www.bseindia.com">www.nseindia.com</a> respectively, where the securities of the Company are listed.

Members, who are holding shares in physical/electronic form and their e-mail addresses are not registered with the Company/their respective Depository Participants, are requested to register their e-mail addresses at the earliest by sending scanned copy of a duly signed letter by the Member(s) mentioning their name, complete address, folio number, number of shares held with the Company along th self-attested scanned copy of the PAN Card and self-attested scanned copy of any one of the following documents viz. Aadhar Card, Driving License, Election Card, Passport, utility bill or any other Govt. document in support of the address proof of the Member as registered with the Company by email to cs@ptcindia.com. Members holding shares in demat form can update their email address with their Depository Participants. Members may also send an e-mail request at the email id cs@ptcindia.com for receiving the notice of

The notice of the EGM contains the detailed instructions regarding the manner in which the members can register their email addresses and cast their vote through remote e-voting or by e-voting at the time of EGM and join the EGM through video conference (VC), which is available on the website of the Company/ NSDL/ Stock Exchanges, as referred above. The members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 15" April 2022, may cast their

vote electronically on the Special Business as set out in the Notice of EGM through electronic voting systems of NSDL. All the members

- The Special Business(es) as set out in the Notice of EGM will be transacted through voting by electronic means;
- the remote e-voting shall commence on 19th April 2022 at 9.00 am (IST);
- The remote e-voting shall end on 21" April 2022 at 5.00 PM (IST);
- The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the EGM is 15" April 2022 and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only Person, who acquires shares of the Company and become member of the Company after sending of the Notice of EGM and
- holding shares and eligible to vote, can follow the process for generating the login ID and password as provided in the Notice of the EGM. If such a person is already registered with NDSL for e-voting, existing user ID and password can be used for casting
- Members may note that:
- resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- the remote e-voting module shall be disabled by the NSDL after the aforesaid date and time for voting and once the vote on a the members who have casted their vote by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be
- entitled to cast their vote again; the facility for voting through electronic mode shall be made available at the EGM; and
- a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the EGM.

In case of any queries including issues and concerns related to remote e-voting and voting at EGM, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-1020-990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Sarita Mote at evoting@nsdl.co.in or at National Securities Depository Limited, Trade World, 'A' Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai – 400 013 or at telephone nos.:- +91 22 24994545, +91 22 24994559, who will also address the grievances connected with the voting by electronic means.

> By Order of the Board For PTC India Limited Rajiv Maheshwari Company Secretary

> > FCS 4998

Place: Hyderabad

Date: 29-03-2022

**AARV INFRATEL LIMITED** 

Registered Office: Plot No.78, Sai Durga Enclave, Agrahara Village Kogillu, Yelahanaka, Bengaluru, Karnataka, 560064, India

Corporate Identification Number (CIN): L93000KA1992PLC100274 Tel: 995536027; Email: aarvinfratellimited@gmail.com; Website: www.aarvinfratel.com

This Advertisement is being issued by Finshore Management Services Limited on behalf of Acquirers of AARV Infratel Limited, pursuant to Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended (hereinafter referred to as "SEBI SAST Regulations") for time being in force including any statutory modifications and amendments from time to time in respect of Open Offer of AARV Infratel Limited (Open Offer). Kind Attention: Physical Shareholders

Eligible Shareholders holding Equity Shares in physical form as

on the Identified Date (i.e 21.03.2022) who have not received the physical copy of LoF for any reason whatsoever, may send request to Registrar & Share Transfer Agent to the offer, Venture Capital and Corporate Investments Private Limited at investor.relations@vccipl.com and avail soft copy of LoF. Alternatively, Eligible Shareholders may also download the soft copy of LoF from SEBI's Website www.sebi.gov.in or Manager to the Offer www.finshoregroup.com or Company www.aarvinfratellimited.com. Eligible Shareholders are required to refer to the section titled "Procedure for Acceptance and Settlement" at page 23 of the LoF in relation to inter alia the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required to adhere to and follow the procedure outlined therein. Capitalised terms used but not defined in this Advertisement shall have

DLOF/LOF. Issued by the Manager to the offer on behalf of Acquirers

the same meaning assigned to such terms in Public Announcement /



Finshore Management Services Limited (Corporate Identification Number: U74900WB2011PLC169377)

Anandlok Block A, Room-207, 227, AJC Bose Road, Kolkata - 700 020.

Tel: 91-033-22895101/9831020743

Website: www.finshoregroup.com

Investor Grievance email id: ramakrishna@finshoregroup.com Contact Person: Mr. S Ramakrishna Iyengar SEBI Registration No: INM000012185

Place: Kolkata

Date: 29.03.2022

### **FORM A PUBLIC ANNOUNCEMENT**

(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF SNS STARCH LIMITED

-	RELEVANT PA	ARTICULARS
1.	Name of Corporate Debtor	SNS STARCH LIMITED
2.	Date of Incorporation Of Corporate Debtor	04.12.2008
3.	Authority Under Which Corporate Debtor Is Incorporated / Registered	RoC – HYDERABAD
4.	Corporate Identity No./Limited Liability Identification No.of corporate debtor	U18201TG2008PLC062103
5.	Address of the Registered Officeand Principal Office (if any) of Corporate Debtor	Registered Office:311/A, MLA COLONY, ROAD NO. 12, BANJARA HILLS, HYDERABAD TELANGANA – 500034
6.	Insolvency commencement date in respect of Corporate Debtor	22.03.2022 (Certified Copy of order received on 28.03.2022)
7.	Estimated date of closure of insolvency resolution process	18.09.2022 (Being 180 days from commencement of CIRP)
8.	Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Govada Venkata Subba Rao IBBI/IPA-003/IP-N00358/2021-2022/13753
9.	Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Registered Address: Rajiv Swagruha Apartments, Block A 05,Flat 106, Classic Diamond Towers, AnandNagar, GSI Bandlaguda, Next to D-Mart, Hyderabad, Telangana - 500068 Email id: govada.subbarao1@gmail.com
10.	Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution Professional	Address:Rajiv Swagruha Apartments, Block A 05,Flat 106, Classic Diamond Towers, Anand Nagar, GSI Bandlaguda, Next to D-Mart, Hyderabad, Telangana - 500068 Email id: snsstarch.ip@gmail.com
11	Last date for submission of claims	11.04.2022
12.	Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (6A) of section 21, ascertained by the interim resolution professional	
13.	act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	
14.	(a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available:	(a) Web link:https://ibbi.gov.in/home/downloads (b) Not Applicable
Nic	tice is hereby given that the National Com	any Law Tribunal Hydorahad 1 has ordered th

Notice is hereby given that the **National Company Law Tribunal**, **Hyderabad 1** has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of SNS STARCH LIMITED o

The Creditors of SNS STARCH LIMITED, are hereby called upon to submit their claims with proof on or before 11th April, 2022 to the interim resolution professional at the address mentioned against

The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means. Submission of false or misleading proofs of claims shall attract penalties.

SD/- GOVADA VENKATA SUBBA RAO Interim Resolution Professional Date: 30.03.2022

In the matter of SNS STARCH LIMITED Place: Hyderabad Registration No.: IBBI/IPA-003/IP-N00358/2021-2022/1375



SAGAR CEMENTS LTD.



Regd.Office: Plot No.111, Road No.10, Jubilee Hills, Hyderabad-500 033 Tel.No.: +91-40-23351571 Fax No.: +91-40-23356573 E-mail: info@sagarcements.in Website: www.sagarcements.i

Notice of Extra-ordinary General Meeting and E-Voting Information Notice is hereby given that an Extraordinary General Meeting of the Members of Sagar Cements Limited will

be held on Saturday, 23rd day of April, 2022, at 11.00 A.M.(IST) through Video Conference ("VC") / Othe Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the EGM. The Company has sent the Notice of the EGM on 29th March, 2022 through electronic mode to the Members whose email addresses are registered with the Company or with Registrar & Transfer Agent, M/s. KFin Technologie: Limited and Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5,

2020 read with circulars dated April 8, 2020, April 13, 2020 and January 13, 2021 (collectively referred to as

"MCA Circulars") and SEBI Circulars dated May 12, 2020 and January 15, 2021. The requirement of sending Notice of the EGM is also available for download from the company's website at www.sagarcements.in and on the website of the stock exchanges NSE and BSE vide www.nseindia.com and www.bseindia.com respectively. A copy of the said notice is also available on the website of M/s. KFin Technologies Limited

(KFIN) at https://evoting.kfintech.com, the Registrar and Transfer Agent of the company. Pursuant to Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the

Companies (Management and Administration) Rules 2014 as amended and Secretarial standards-2 issued by the Institute of Company Secretaries of India on General meetings, the Company is pleased to provide -voting facility before the EGM and during the EGM to the members to enable them to exercise their right to vote by electronic means in respect of businesses to be transacted at the Extraordinary General Meeting. The nembers may cast their vote electronically through e-voting system of M/s. KFin Technologies Limited. However, in pursuant to SEBI circular no. SEBI/HO/CFD/CMD/CIR/P/2020/242 dated December 9, 2020 on e-voting facility provided by Listed Entities", e-voting process has been enabled to all the individual demat account holders, by way of single login credential, through direct registration with Depositories Or through

their demat accounts with Depository Participants (DP's) in order to increase the efficiency of the voting Individual demat account holders would be able to cast their vote without having to register again with the evoting service provider (ESP) thereby facilitating seamless authentication but also ease and convenience in

Shareholders other than individual shareholders holding securities in demat mode and shareholders holding hares in physical mode can cast their votes by accessing the website of M/s. KFin Technolo https://evating.kfintech.com and by following the e-voting instructions mentioned in the natice of the e-EGM.

The detailed procedure for obtaining user ID and password is also provided in the notice of the meeting which

is available on the Company's website and also on the website of KFin Technologies Limited. However, if a person is already registered with KFin Technologies Limited for e-voting, then his/her existing user ID and password can be used for casting vote. The remote e-voting period will commence on Tuesday, the 19th April, 2022 at 9.00 a.m. (IST) and end on Friday, the 22nd April, 2022 at 5,00 p.m (IST). During this period, Members may cast their vote

electronically. The remote e-voting module shall be disabled by KFin Technologies Limited thereafter. Those Members, who will be present in the EGM through VC/QAVM facility and have not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the EGM.

The members who have cast their votes by remote-evoting prior to the EGM may attent/ participate in the EGM through VC/OAVM but they shall not be entitled to cast their votes again

Any person, who acquires shares of the company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on 15th April, 2022, being the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@kfintech.com.

Registration of e-mail addresses: Members who have not yet registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, before 5.00 p.m (IST) on 15th April. 2022, for registering their e-mail addresses to receive the Notice of the EGM electronically and to receive login-id and password for remote e-voting

Members who hold shares in dematerialised mode | Members who hold shares in physical mode

a Visit the link https://ris.kfintech.com/ a Visit the link https://ris.kfintech.com/ clientservices/ mobilereg/mobileemailreg.aspx clientservices/ mobilereg/mobileemailreg.aspx b Select the company name. b Select the company name. c Shareholder to enter DPID-CLIENT ID and PAN c Shareholder to enter physical Folio No. and PAN d Upload self attested copy of the PAN Shareholder to enter the email id and mobile no. e Shareholder to enter the email id and mobile no. System checks the authenticity of the client id System checks the authenticity of the Folio No. and and PAN and sends the different OTPs to PAN/ Certificate No. and sends the different OTPs to mobile and email to validate. mobile and email to validate Shareholder to enter the OTPs received through Shareholder to enter the OTPs received through SMS and email to complete the validation SMS and email to complete the validation process (OTPs will be valid for 5 minutes only) process (OTPs will be valid for 5 minutes only) h System will send the notice and procedure for h | System confirms the email id for the limited purpose of serviced notice e-voting to the email given by the shareholder. System will send the notice and procedure for e-voting to the email given by the shareholder

In case of any queries or grievances pertaining to e-voting procedure, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members available at the downloads section of https://evoting.kfintech.com or may contact: Mr. K. Raj Kumar, Assistant Vice President, - Corporate Registry, KFin Technologies Limited, Unit: Sagar Cements Limited, Selenium Building, Tower B, Plot No. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad – 500 032: Toll Free No.: 18003094001.

For and on behalf of Sagar Cements Limited

R.Soundararajan Company Secretary Membership No.F4182

Place: New Delhi

Date: 29" March 2022

& Co, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner.

Date : March 29, 2022

### जाहीर सूचना

सूचना याद्वारे आम जनतेस देण्यात येते की, आमचे अशील के रहेजा प्रायव्हेट लिमिटेड. कंपनी कायदा, १९५६ अंतर्गत असमाविष्ट कंपनी व त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता प्लॉट क्र. सी-३० ब्लॉक जी, एसआयडीबीआयच्या समोर, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई ४०० ०५६ (विकासक) यांच्याकडून खालील लिखीत अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत जागा (जागा) खारेदी करण्यास इच्छक आहेत. विकासक यांनी आमचे अशील यांना हाउसिंग डेव्हलोपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (लेंडर) यांच्या नावे असलेल्या जागेच्या संबंधात सामान्य गहाण वगळता सादर केले आहे व सदर जागा सर्व दावे, अडथळे, प्रभार, धारणाधिकार, गहाण आदी यांच्यापासून मुक्त आहे. विकासक यांना आमचे अशील यांच्या नावे असलेल्या जागेची विक्री करण्याकरिता लेंडर यांच्याकडून आक्षोप नसलेले प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

कोणाही व्यक्तीस वित्तीय संस्था, सोसायटी, संस्था, वैधानिक प्राधिकरण, संस्था (कॉर्पोरेट वा अन्य), दावे वा काही असल्यास कोणतेही शेअर, हक्क, अधिकार, इस्टेट, हितसंबंध, दावे वा मागण्या काही असल्यास तसेच सदर जागा वा कोणत्याही भागाच्या संबंधात विक्री, अदलाबदल, गहाण, भाडेपट्टा, उत्तराधिकार, भेट, धारणाधिकार, प्रभार, देखभाल, सुविधाधिकार, न्यास, भाडेकरार, उप-भाडेकरार, लिव्ह ॲन्ड लायसेन्स, कब्जा, ताबा, देखाभाल, गहाण, देणगी, सुविधाधिकार, न्यास, करार, ताबा, सूचना वा अन्य कोणत्याही स्वरूपात कोणताही हक्क, हितसंबंध, दावा वा नामाधिकार. देणगी, न्यास, करार, खाटला, कौंटुंबिक व्यवस्था, जप्ती/ आदेश/ करार/न्यायायलाचे न्याय/ यायाधिकरण/ कार्यकक्षा प्राधिकरण, जप्ती, उपक्रमांचे अंशदान, सूचना वा अन्य काही असल्यास त्यांनी अधोहस्ताक्षरितांना लेखी स्वरूपात सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून १० (दहा) दिवसांच्या आत नोटरीकृत कागदोपत्री पुराव्यांसह लेखी स्वरूपात वरील सूचित पत्त्यावर सूचित करावे अन्यथा सदर दावे, मागण्या, हक्क, अधिकार, हितसंबंध, खाटला, मागण्या वा आक्षेप जर काही असल्यास ते अधित्यागित व/वा परित्यागित समजले जातील व सर्व इच्छा व हेतु गृहित धरले जाणार नाहीत.

#### वरील संदर्भित अनुसूची: (जागेचे विवरण)

अपार्टमेंट धारक क्र. १०३, मोजमापित रेरा चटई क्षेत्रफळ ३७०९.८१ चौरस फूट (अर्थात समतुल्र ३४४.६५ चौरस मीटर), १ ला हॅबिटेबल मजला, बिल्डींग अरटेसिया म्हणून ज्ञात, ३ (तीन) कार पार्किंग जागेचा वापर यांच्यासह सदर जागेचा लाभ घेण्याकरिता विकासक यांच्यादारे बांधकामित बिल्डींग म्हणून भाडेधारक जिमन धारक प्लॉट क्र. २४९ व २४९ए धारक योजना क्र. ५२, वरळी इस्टेट, मनपा मोजमापित अंदाजे १३,३६०.७४ चौरस मीटर वा त्यावरील व कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. २/१६२९ धारक लोअर परेल विभाग व प्लॉट क्र. २४८बी, वरळी इस्टेट, मनपा मोजमापित क्षेत्रफळ ५३०६.६५ चौरस मीटर वा त्यावरील धारक कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. १ए/१६२९ लोअर परेल विभाग धारक प्लॉटसवरील जिमन धारक एकत्रितरित्या व विभिन्न कॅडास्ट्रल सर्व्हे क्र. १ए/१६२९ धारक जिमनीचा भाग व वरळी, जी/एस विभाग, मुंबई ४०० ०२५ येथील मालमत्ता.

> सही/ श्री. रूझबेह जे. एस. मिस्त्री भागीदा वकील, सॉलिसीटर्स व नोटरीज

लेंटिन चेंबर्स, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

मे. देसाई ॲन्ड दिवानजी

### जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. सुरेशचंद्र <mark>डी. शाह</mark> हे याखालील नमुद पत्त्यावर असलेल्या गोसायटीच्या बिल्डिंगीमधील बी विंग च्य ६व्या मजल्यावरील फ्लॅट क्र. ६०१ आणि ६०१ च्या संदर्भामध्ये सभासद असून त्यांचे २४/०४/२०२१ रोजीस निधन झाले. **श्री.** नियल सुरेश शाह, श्री. सुरेशचंद्र डी. शाह गांचा मुलगा, सदर मयत सभासदाचे कायदेशी वारस यांनी बी विंग आणि ६व्या मजल्यावरील सदर फ्लॅट क. ६०१ आणि ६०४ च्य संदर्भामध्ये सभासदपदासाठी अर्ज केला आहे. गोसायटी याद्वारे **श्री. निलय सुरेश शाह, श्री** सुरेशचंद्र डी. शाह यांचा मुलगा च्या वामधील बी विंग ६व्या मजल्यावरील सदर फ्लॅट क्र. ६०१ आणि ६०४ च्या हस्तांतराकरीता सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या सदर शेअर्स आणि हितसंबंधाच्या स्तांतरासाठी वारस/वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेपक यांच्याकडून प्रमाणित नगदपत्रासह दावे किंवा आक्षेप या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५(पंधरा) दिवसांच्या कालावधीच्या आत<sup>े</sup> मागवित आहेत आणि नोसायटीचे सन्मा. सचिव यांना रात्रौ ८.०० वा ते रात्रौ ९.०० वा. दरम्यान संपर्क करावा.

जर वरील उछेखित कालावधीत कोणतेही दावे. आक्षेप प्राप्त न झाल्यास सोसायटी ही त्रोसायटीच्या उपविधीमध्ये पुरविलेल्य सोसायटीच्या भांडवल मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स आणि हितसंबंधासह व्यवहार करण्यास मोकळी दिनांक: ३०/०३/२०२२

> सही / -सन्मा. सचिव पावपुरी को-ऑप.हौ.सोसा.लि. अशोक चक्रवर्ती रोड, अशोक नगर, कांदिवली (पूर्व), मुंबई ४००१०१.

ठिकाण: मुंबई

#### वकील श्री. फर्नाडीस जाहीर नोटीस

वसई येथील मा.श्रीमती एन. के. पाटील. सह दिवार्ण न्यायाधिश वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात विशेष दिवाणी दावा क्र. ४९/२०१६ नि.क्र.: ८०

ने. ता. : १६/०४/२०२२ ....वादी Tereja Lopes विरुध्द प्रतिवादी Meribai Lopes

Def. No.25 Shamim Ahmed Jalil (Deceased) his legal heirs-

25/1 Sheraiuna Nisha Shamim Khan, 25/2 Nasi

Shamim Khan, 25/3 Shabnam Saed Bano, 25/4 Shama Sohail Khan, 25/5 Tabassum Kalim Shaikh, 25/6 Sabina Gazali Khan, 25/7 Taslima Matin Bano 25/8 Wasim Shamim Khan, All residing at-7B, Mercury Building, Near Deepak Hospital, Mira Bhayande road, Mira Road east, Tal & Dist Thane. 401105 ज्या अर्थी सदरचे वादी हयांनी मे.सह दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टात प्रस्तुतचा विशेष दिवाणी दावा क्र. ४९/२०१६ दाखल केला आहे. त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदरह विशेष दिवाणी दावा मध्ये, प्रतिवादी क्र. २५ यांचे वारस २५/१ ते २५/८ यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेली नसल्यामळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत आहेत. तरी सदर प्रतिवादी क्र. २५ यांचे वारस २५/१ ते २५/८ अगर त्यांचे प्रतिनिधींनी त्यांची बाजु मांडण्यासार्ठ ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे नोंदवावे आणि तसेच या लेखावरुन असे कळविण्यात येते की सदरह मुदतीत आपले लेखी म्हणणे न आल्यास न्यायालय वादींचे म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यांत देईल याची संबंधीतांनी नोंद्र घ्यावी. सदर प्रकरणी पुढील तारीख १६/०४/२०२२ रोजी नेमण्यात आली आहे. आज दि. २५/०३/२०२२ रोजी माझ्या सहीनिशी व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली. हकुमावरून



### जाहीर सूचना

माझे अशिल **(१) सौ. सुष्मा जनक वेद** आणि (२) श्री. राज जनक वेद हे प्रोफे. आगाशे पथ दादर(पश्चिम), मुंबई-४०००२८ येथे स्थित आदी जनता शिव कोळीवाडा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यांच्या मालकीच्या **इमारत क्र. एच** अशा ज्ञात इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील मोजमापीत अंदाजे ४५० चौ.फ. चटई क्षेत्र**. फ्लॅट क्र.१०** (यानंत मिळकतीच्या संदर्भातील पुढील मूळ पूर्वीचे नामाधिकार दस्तावेज हरवले/गहाळ झाले आहेत:

१) श्री. पांडुरंग देवजी कोळी यांचा खरेदी करार (२) सौ. चंद्राबाई पांडुरंग कोळी . तांतर/हस्तांतरण कागदपत्र, आणि; सदर फ्लॅट क्र. १० च्या संदर्भातील अन्य किरकोळ

(यानंतर ''सदर गहाळ झालेली दस्तावेज'' असा संदर्भित सर्व व्यक्ती/तींना याद्वारे माहिती देण्यात येते की, सदर हरविलेले/गहाळ झालेली दस्तावेजाच्या आधाराव कोणत्याही व्यक्तीशी कोणत्याही व्यवहार किंवा देवघेव करू नये. जर कोणत्याही व्यवहार किंवा देवघेव केल्या असेल, किंवा करीत असेल तर त्यांनी तारखेपासून १४ दिवसांच्या आत खालील नमूद पत्त्यावर लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकाराना कपया कळवावा. अन्यथा अस हरविलेले दस्तावेजाच्या आधारावर, कोणत्याही प्रकारे होणत्याही हक्क निर्माण /किंवा हस्तांतर केल्या असेल त ते सर्व हेतू आणि उद्देशाकरीता सोडून दिला असा गनण्यात येईल आणि कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर . मेळकत वा त्याच्या कोणत्याही भागावर वा विरुद्ध कोणताही दावा असल्यास तसे लिखित पद्धतीने पुराव्यासह लिखित पद्धतीने नेम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर सद गरखेपासून १४ दिवसात याद्वारे सूचित करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, वाटाघाटी करण्यात येतील आणि सदर मिळकतीचे विक्री, हस्तांतरण आणि/किंवा अभिहस्तांकन असा दावा किंवा हितसंबंधाच्या कोणत्याही संदर्भाशिवाय पूर्ण करण्यात येईल आणि सदर नसल्यास, सर्व हेतू आणि उद्दिष्टांकरिता त्यागीत केल्याचे समजण्यात येईल.

> सही/-वकील तेजस किर्ती दोशी

(०२२-२४३६५५७७) बी-४०४, बी विंग, जय हनुमान नगर, कामगार टेडियमसमोर, सेनापती बापट मार्ग, मुंबई-४०० ०२८ ठेकाणः मुंबई दिनांकः ३०-मार्च, २०२२

# ऑक्सस बॅक लिमिटेड

स्ट्रक्चर्ड असेट्स ग्रुप आणि कॉर्पोरेट कार्यालय ७ वा मजला, ऍक्सिस हाऊस, सी -२, वाडिया इंटरनॅशनल सेंटर, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई ४०००२५ त्रिशूल, ३ रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डनजवळ, एलिसब्रीज, अहमदाबाद – ३८० ००६ (सीआयएन : एल६५११०जीजे१९९३पीएलसी०२०७६९) www.axisbank.com

ा नाद्	गाकृत कायालय : त्रिशूल, ३ रा मजला, समयश्वर मादरासमार, ला गाडन
	तोणत्याही पूर्वग्रहाशिवाय ०३ फेब्रुवारी, २०२२ स्टच्या माध्यमातून पावतीसह
) इंटरगॅप कनेक्शन्स	२) श्री गौरव अरविंद पोपट
कर्जदार आणि तारणदार)	(प्रोप्रायटर, तारणदार आणि हमीदार)
-४, निर्मल अपार्टमेंट्स, जोशीवाडा चराई, ठाणे	राहणार ५०४, नीलम अपार्टमेंट, खारकर आळी,
पश्चिम) ४०० ६०१	ठाणे (पश्चिम) ४०० ६०१
) श्री अरविंद हरजीवनदास पोपट	४) श्रीमती दक्षा अरविंद पोपट
तारणदार आणि हमीदार)	(तारणदार आणि हमीदार)
ाहणार ५०४, नीलम अपार्टमेंट, खारकर आळी,	राहणार ५०४, नीलम अपार्टमेंट, खारकर आळी,
नणे (पश्चिम) ४०० ६०१	ठाणे (पश्चिम) ४०० ६०१
ı) श्रीमती निशा गौरव पोपट (हमीदार)	
ramer ( av altare ameliër raman ared) and (referre) v	

AXIS BANK

ईमेल : intergap@gmail.com; intergap12@gmail.com

दि. ३० मार्च, २०२२

संदर्भ : १) आपल्याशी वेळोवेळी करण्यात आलेली चर्चा आणि आपल्याशी वेळोवेळी करण्यात आलेला पत्रव्यवहार

२) आमचे पत्र दिनांकीत १५ ऑक्टोबर २०२१ संदर्भ क्रमांक एक्सिस / सीबीजी /९२९ / २०२१- २२ ज्या माध्यमातून आम्ही आपणास खाते एनपीए म्हणून वर्गीकृत झाल्याच्या संदर्भात तसेच खात्याच्या स्थलांतरणासंदर्भात माहिती दिली होती. ३) आमची स्मरण सूचना दिनांकीत १० जानेवारी २०२२ संदर्भ क्रमांक ऍक्सिसबी / सीबीबी / पीआर / २०२१–२२/ ५२३९ ४) पत्र दिनांकीत २४ जानेवारी २०२२ जे अनुक्रमे आपल्यापैकी क्रमांक ३ आणि ५ म्हणजेच श्री अरविंद हरजीवनदास पोपट आणि श्रीमती

्र १९११ गौरव पोपट यांच्याकडून जे खालील प्रमाणे नमूद केलेल्या परिशिष्ट डी मध्ये नमूद केल्यानुसार मुदत ठेवींच्या संदर्भात आहे. विषय : सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्सम्मेण्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (२) अनुसार सूचना आम्ही ऍक्सिस बँक मीलिमिटेड (वापुढे ज्यांचा उक्केख **बँक** असा करण्यात येणार आहे), अशी कंम्पानी जिची स्थापना कंपनी कायदा १९५६ अनुसार

झाली आहे आणि जी बँकिंग व्यवसाय बँकिंग रेग्युलेशन कायदा १९४९ अनुसार करीत आहे आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय त्रिशूल, ३ रा मजला, समर्थेश्वर मंदिरासमोर, लॉ गार्डनजवळ, एलिसब्रीज, अहमदाबाद - ३८० ००६ येथे आहे आणि कॉपॉरेट कार्यालय ७ वा मजला, ऍक्सिस हाऊस, सी -२, वाडिया इंटरमंत्रमत्त सेंटर, पांडुरग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई ४०००२५ येथे आहे तसेच कांपरिट बॅकिंग शाखा १२, ए मिनल टॉवर, ९ ला मजला, निरमन पॉईट, मुंबई ४०००२९ येथे आहे ही सूचना सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अँड इन्फोर्सम्मेण्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ चे कलम १३ (२) अनुसार (ज्याचा उल्लेख यापुढे **सरफेसी कायदा** असा करण्यात येणार आहे) संरक्षित धनको या अधिकाराने आणि कार्यकक्षेत जारी करीत आहे.

आपण क्रमांक १ जे प्रधान कर्जदार आहार आणि आपला व्यवसाय व्यापार जो '<mark>'इंटरगॅप कनेक्शन्स''</mark> या नावाने करीत आहात (यापुढे ज्यांचा उल्लेख कर्जदार आस्थापना असा करण्यात येणार आहे). जानेवारी २०१९ च्या समारास कर्जदार आस्थापना यांनी आमचे बँकेशी त्यांचे विद्यमान कॅश क्रेडिट मर्यादा ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड यांचेकडून घेण्यासाठी आणि नियमित खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेसाठी संपर्क साधला होता. यावर सविस्तर विचार करून आमच्या बँकेने एसएमइ प्लस योजनेच्या अंतर्गत (''सीसी'')कॅश क्रेडिट रु. ९. ०० कोटी आमचे मंजरी पत्र दिनांकीत २२ जानेवारी २०१९ संदर्भ क्रमांक ऍक्सिस बी / एस एम इ / ठाणे / ११८३ / २०१८- १९ प्रमाणे मंजूर केले. त्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी २०१९ मध्ये कर्जदार आस्थापना यांनी आमच्या बँकेशी मंजर केलेली सीसी मर्यादा रू ९. ०० कोटी वरून रू. ८.०० कोटींपर्यंत कमी करण्यासाठी संपर्क साधला होता. त्यावर सविस्तर विचार करून आमच्या बँकेन पज़ूर कॅश क्रेडिट मर्यादा रु. ९.०० कोटी वरून रु. ८.०० कोटींपर्यंत कमी केली होती आमचे मंजुरी पत्र दिनांकीत २८ जानेवारी २०१९ संदर्भ क्रमांक ऍक्सिसबी / एस एम इ / ठाणे / १२१२ / २०१८ - १९ प्रमाणे. मार्च २०२० मध्ये कर्जदार आस्थापन यांनी आमच्या बँकेशी मंजूर केलेल्या रु ८. ०० कोटींच्या सीसी मयदिचे नूतनीकरण करण्यासाठी संपर्क साधला होता. त्यावर सविस्तर विचार करून आमच्या बँकेने मंजूर केलेली कॅश क्रेडिट मर्यादा जी रु ८. ०० कोटी इतकी होती, ती नृतनीकृत केली आमचे मंजुरी पत्र दिनांकीत ००७ मार्च २०२० अनुसार आणि संदर्भ क्रमांक ऍक्सिसबी / एस एम इ / सेंटर / १४१० / २०१९– २० प्रमाणे. जून २०२० मध्ये कर्जदार आस्थापना यांनी आमच्या बँकेशी अतिरिक्त कर्ज सुविधेसाठी इमर्जन्सी क्रेडिट लाईन गेंस्टी स्कीम ('**'ईसीएलजीएस''**) अंतर्गत रु १. ५६ कोटी मंजूर करण्यासाठी संपर्क केला होता. त्यावर सविस्तर विचार करून आमच्या बैंकेने खेळते मांडवल मुदत कर्ज ('**'डब्ल्यूसीटीएल''**) अंतर्गत रु १. ५६ कोटी आमचे मंजुरी पत्र दिनांकीत १० जुलै २०२० संदर्भ क्रमांक ऍक्सिसबी / एस एम इ / ठाणे / २८३ बी / २०२०- २१ प्रमाणे मंजूर केले होते. जुलै २०२० मध्ये कर्जदार आस्थापना यानी आमच्या बँकेशी रु १. ६० कोटींच्या बँक हमीसाठी **(''बीजी'')** संपर्क साधला होता. त्यावर सविस्तर विचार करून आमच्या बँकेने बीजी सुविधा रु १. ६० कोतींकारिता आमचे मंजुरी पत्र दिनांकीत २४ जुलै २०२० संदर्भ क्रमांक एक्सिसबी / एस एम इ / ठाणे / ४६५ / २०२०– २१ प्रमाणे मंजूर केले होते. वरील प्रमाणे नमूद केलेली मंजुरी पत्रे आणि त्यांच्या अटी तसेच शर्ती आपण स्वीकारलेल्या आहेत तसेच त्यास संमती दर्शविलेली आहे.

सदरील मंजरीसाठी आवश्यक असलेल्या सर्व त्या अटी आणि शर्ती आपण मान्य केल्या आहेत आणि विविध कागदपत्रे निष्पादित करून विविध प्रतिभृती कर्जदार आस्थापना यांच्या चल मालमत्ताच्या संदर्भात निर्माण केल्या आहेत आणि ज्याचा सविस्तर तपशील **परिशिष्ट बी** मध्ये खालील प्रमाणे नमूद केत्यानुसार देण्यात आला आहे. आपण क्रमांक २ ते ४ खालील प्रमाणे नमूद केलेल्या **परिशिष्ट सी** मध्ये वर्णित आणि आपण क्रमांक २, ३ आणि ५ आयुर्वीमा पॉलिसी आणि मुद्दत ठेवी ज्यांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे नमूद केलेल्या **परिशिष्ट डी** मध्ये देण्यात आला आहे, बँकेकडे दिल्या अस्न

करारनाम्यात नमूद केलेल्या दरानुसार व्याज तसेच मूळ रक्कम मंजुरीच्या अटी तसेच शतींना अनुसरून देण्याचे मान्य केले आहे. १) आपण क्रमांक १ कर्जदार आस्थापना यांनी आपल्या चल मालमतांवर भार निर्माण केला असून त्याचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे नमुडो केलेल्या **परिशिष्ट वी** मध्ये देण्यात आला आहे डीड ऑफ हायपोथिकेशन दिनांकीत २९ जानेवारी २०१९ अनुसार, मुदत कर्ज कम हायपोथिकेशन करारनामा दिनांकीत १० जुलै २०२० आणि पुरवणी करारनामा हायपोथिकेशन दिनांकीत ३१ जुलै २०२० आमच्या बँकेच्या नावे आणि त्या माध्यमातून वरील प्रमाणे

निपाकत १२ चुरा १२ जान पुराना करियोग हानाविकार पुराक्ता १२ चुरा १२० जानचा वक्ता तथा जान वा नावकारी वर्राता जान नमूद केलेल्या आणि कर्जेदार आस्थापना यांनी घेतलेल्या कर्ज सुविधाची परतफेड व्याज आणि अन्य अफलारासह रेपसासठी सरिवित केले आर्थ २) आपल्यापैकी क्रमांक २ ते ४ यांनी संयुक्तरित्या आणि अनुक्रमें आपल्या अचल मालमत्तांवर ज्यांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे नमूद केलेल्या ्रापिशिष्ट सी मध्ये विस्ताराने देण्यात आला आहे. मेमोरेंडम ऑफ एंट्री (फस्टें टाइम डिपॉझिट) दिनांबेति २० एप्रिल २९९, मेमोरेंडम ऑफ एंट्री (फस्टें टाइम डिपॉझिट) दिनांबीत ६ ऑगस्ट २०९९ आणि मेमोरेंडम ऑफ एंट्री (एक्स्टेंग्डन ऑफ इक्विटेबल मॉटेंगेज) दिनांबीत २० ऑगस्ट २०२० अनुसार बँकेच्या नावे भार निर्माण केला आहे आणि त्या माध्यमातून वरील प्रमाणे नमूद केलेल्या आणि कर्जदार आस्थापना यांनी घेतलेल्या कर्ज सुविधांची परतेफेड

व्याज आणि अन्य आकारांसह देण्यासाठी संरक्षित केले आहे. ३) आपण क्रमांक २ ते ५ यांनी संयुक्तपणे डीड ऑफ गॅरंटी दिनांकीत २९ जानेवारी २०१९ आणि डीड ऑफ गॅरंटी दिनांकीत ३१ जुलै २०२० आमच्या बँकेच्या नावे निष्पादित केले आहे आणि त्या माध्यमातून वरील प्रमाणे नमुद केलेल्या आणि कर्जदार आस्थापना यांनी घेतलेल्या कर्ज सुविधांची परतफेड याज आणि अन्य आकारांसह देण्यासाठी संरक्षित केले आहे आणि डब्ल्यूसीटीएल वगळून.

४) आपण क्रमांक २,३ आणि ५ आपल्या आयुर्विमा पॉलिसीज आणि मृदत ठेवी ज्यांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे नमृद केलेल्या **परिशिष्ट डी** वरील प्रमाणे नमद केलेल्या आणि कर्जदार आस्थापना यांनी घेतलेल्या कर्ज सविधांची परतफेड व्याज आणि अन्य आकारांसह देण्यासाठी संरक्षित केले

वरील प्रमाणे नमट केलेल्या प्रतिभती या सरफेसी कायद्याच्या कलम २(१) (झेड सी) अनुसार प्रतिभत मालमत्ता आहेत वरील प्रमाणे नमृद केलेल्या सर्व त्या प्रतिभृत मालमत्ता आपल्यापौकी क्रमांक १ ते ४ ज्यांचा पत्ता वरील प्रमाणे नमृद केल्यानुसार आहे आणि जे कर्जदार सरफेरी कायद्याच्या कलम २(१) (एफ) अनुसार आहेत. त्यांच्या मालकीच्या आहेत.

कर्जदार आस्थापना यांना वरील प्रमाणे नमूद केलेल्या कर्ज सुविधांचा लाभ घेतल्यानंतर मंजुरीपत्रात नमूद केलेल्या अटी तसेच शर्ती यांच्या अनुसार त्यांचे पालन करण्यात अपयश आले आहे आणि मळ रक्कम तसेच त्यावरील व्याज यांची रक्कम अदा करण्यात कसर केली आहे किंवा त्याकडे दर्लक्ष केले आहे. वारंवार विनंत्या करूनही कर्जदार आस्थापना यांनी बँकेला थकीत रक्कम अदा केलेली नाही किंवा त्या संदर्भात बँकेला स्वीकाराई असलेला आणि कर्जदार आस्थापना यांचे खाते नियमित करण्यासाठी कोणताही ठोस प्रस्ताव सादर केलेला नाही. थकीत कर्ज रकमेचा भरणा करण्यात कर्जदार आस्थापना यांनी केलेली कसूर लक्षात घेता कर्जदार आस्थापना यांचे खाते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी जारी केलेल्या निर्देशांच्या अनुसार बँकेच्या खातेपुस्तिकांत दिनांक २९ जुलै २०२१ रोजी **नॉन परफॉर्मिंग असेट्स** म्हणून वर्गीकृत करण्यात आल आहे. मात्र आम्हा असे नमूद करण्यात खेद वाटतो की या तारखेपर्यंत बँकेला येणे असलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी बँकेला स्वीकाराई असलेला कोणताही ठोस प्रस्ताव कर्जदार आस्थापना यांनी अद्याप सादर केलेला नाही.

वरील प्रमाणे विस्ताराने नमुद केलेली कर्ज सुविधा जी कर्जदार आस्थापना यांनी घेतलेली आहे तिची थकीत स्थिती, आणि कर्जदार आस्थापना, हमीदार आणि तारणदार यांची वरील प्रमाणे नमूद केलेल्या कर्ज सुविधेच्या संदर्भातील संदर्भातील बँकेला असलेली देयता यांचा तपशील दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी (आपण केलेली परतफेड, असल्यास, नमूद करून)खालील प्रमाणे नमूद केलेल्या **परिशिष्ट ए** मध्ये, अटी आणि शर्तींच्या अनुसार निश्चित भरण्यात आलेल्या व्याजासह देण्यात आला आहे.

वरील प्रमाणे नमूद केलेल्या कर्ज सुविधांच्या संदर्भात त्यांची परतफेड करण्यात आपण केलेली कसूर आणि आपले खाते अनुत्पादक मालमत्ता म्हणून वर्गीकृत झाल्यामुळे आम्ही याद्वारे सप्फेसी कायद्याचे कलम १३ चा आधार घेत आहोत आणि या सुचनेच्या माध्यमातून जी सप्फेसी कायद्याचे कलम १३ (२) च्या तरतुदीनुसार जारी करण्यात येत आहे आणि जी कोणत्याही पूर्वग्रहाच्या शिवाय आहे आणि थकीत असलेल्या कर्ज रकमेच्या वसुलीसाठी बँकेला पलब्ध असलेला पर्याय म्हणून जारी करण्यात येत आहे, तिच्या माध्यमातून आम्ही याद्वारे आपण क्रमांक १ ते क्रमांक ५ यांना संयुक्तपणे किंवा व्यक्तिशः रकम रु. ९.२९.६५.५०५.९३ (रुपये नक कोटी एकोणतीस लाख पासष्ट हजार पाचशे पाच पैसे त्र्याणव मात्र) जी रक्कम ३१ जानेवारी २०२२ रोजी थकीत आहे आधी त्यावरील व्याज दिनांक १ फेब्रुवारी २०२२ पासून संपूर्ण रक्कम अदा होण्याच्या तारखेपर्यंत विहित दराने मासिक पद्धतीने आधी त्यावरील दंड व्याज लागू असेल त्या दराने या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांत अदा करण्याचे आवाहन करीत आहोत. वरील प्रमाणे तपशिलाने दिलेल्या पद्धतीनुसार सदरील थकीत रकमेचा भरणा करण्यात आपण कसूर केल्यास बँक खालील प्रमाणे परिशिष्टांत विस्ताराने नमूद करण्यात आलेल्या प्रतिभूत मालममत्तांच्या संदर्भात सरफेसी कायदा कलम १३ (४) आणि ५ अन्वये प्राप्त झालेला एक किंवा सर्व त्या अधिकारांचा अवलंब करण्यास मुक्त असेल

आणि त्यात आपल्यापैकी क्रमांक १ कर्जदार आस्थापना यांच्या व्यवसायाचे व्यवस्थापन ताब्यात घेण्याच्या अधिकाराचा समावेश आहे. वरील प्रमाणे नमृद केलेल्या थकीत रकमेत बँक हमी रु. १,६०,००,००० /– (रुपये एक कोटी साठ लाख मात्र पैसे शून्य) यांचा समावेश नाही मात्र ती सक्रिय आहे आणि या तारखेपर्यंत इन्वहोक करण्यात आलेली नाही आणि भविष्यात बँक हमी इन्वहोक करण्यात आल्यास इन्वहोक केलेल्या बँक हमीचा समावेश वरील प्रमाणे नमुद केलेल्या थकीत रकमेत करण्याचा अधिकार करारनाम्याच्या अटी आणि शर्तीना अनुसरून आम्ही राखून ठेवला आहे. आणि त्यामुळे आपणाकडून थकीत असलेली आणि बँकेला येणे असलेली रक्कम वाढण्याची शक्यता आहे, याची आपण कृपया नोंद घ्यावी

त्यापुढे कृपया नोंद घ्यावी की, सरफेसी कायद्याच्या तरतदीनसार आपण क्रमांक १ ते क्रमांक ५ व्यक्तिशः किंवा संयक्तपणे वरील प्रमाणे नमुद केलेल्या क्षति रकमेचा भरणा विहित करण्यात आलेल्या या सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या मुदतीत करण्यात कसूर केन्यास आम्हाला सरफेसी कावद्याच्या कलम १३ (४) मधील तरतुर्दींना अनुसरून कार्यवाही करणे भाग आहे च्यात प्रतिभृत करण्यात आलेल्या/ बँकेचा भार असलेल्या किंवा मालमतांचा ज्यांचा तपशील विस्ताराने खालील प्रमाणे नमूद केलेल्या **परिशिष्ट क्रमांक बी आणि सी** मध्ये देण्यात आला आहे, ताबा घेणे आदी कार्यवाहीचा समावेश आहे.

यापुढे कृपया नोंद घ्यावी की सरफेसी कायद्याच्या कलम १३ (१३) मधील तरतुदीना अनुसरून आपण क्रमांक १ ते ५ कोणतीही प्रतिभूत मालमत्ता ज्यांचा तपशील विस्ताराने खालील प्रमाणे नमुद केलेल्या **परिशिष्ट क्रमांक वी आणि सी** मध्ये देण्यात आला आहे त्यांचे विक्री भाडेपट्टा किंवा अन्य कोणत्याही ाध्यमातून हस्तांतरण बँकेच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय करू शकणार नाही. आपले लक्ष सरफेसी कायद्याच्या कलम १३ (८) कडे कडे वेधून घेण्यात येत आहे, ज्यात आपल्या प्रतिभूत मालमत्ता रीडीम करून घेण्यासाठी

वरील प्रमाणे नमद केलेल्या सरफेसी कायद्याच्या तरतदींना अनसरून आपण क्रमांक १ ते ५ यांना असे कळविण्यात येते की प्रतिभत मालमत्तांच्या विक्री प्रक्रियेच्या माध्यमातून बँकेला येणे असलेली रक्कम संकलित न झाल्यास आपल्या सर्वांच्या विरोधात किंवा व्यक्तिशः उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचा अधिकार बँकेने राखन ठेवला आहे.

पया नोंद घ्यावी की सरफेसी कायद्याच्या कलम १३ (४) अनुसार थकीत कर्ज रकमेच्या वसुलीसाठी बँकेने केलेल्या सर्व त्या कार्यवाहीचा जो काही खर्च बँकेने केला आहे त्याचा भरपाई कायद्यानसार आपल्याला करावी लागेल. आपण क्रमांक १ जी कर्जदार आस्थापना आहे त्यांनी वरील प्रमाणे घेतलेल्या कर्ज सुविधेच्या संदर्भात आमच्याकडे असलेल्या आपल्या कोणत्याही

खात्यातील शिल्लक रकम असल्यास त्याच्या संदर्भात थकीत कर्ज रकमेच्या वसुलीसाठी सेट ऑफ करण्याच्या अधिकाराचा अवलंब बँकेकडून करण्यात

कृपया नोंद घ्यावी की आपल्यापैकी क्रमांक १ यांचे खाते एनपीए म्हणून वर्गीकृत झाल्याची माहिती आपणास देण्यात आली आहे आणि सदरील खाते सीबीजी – एमइ जी विभाग मुंबई यांच्याकडून स्ट्रक्चर्ड असेट्स ग्रुप, मुंबई यांचेकडे आमचे पत्र दिनांकीत १५ ऑक्टोबर २०२१ संदर्भ क्रमांक ऍक्सिसबी / सीबीजी / ९२९/ २०२१ - २२ अनुसार. आम्ही आपणास रिकॉल सूचना दिनांकीत **१० जानेवारी २०२२ संदर्भ क्रमांक ऍक्सिसबी** / **सीबीबी** / , **पीआर** / २०२१– २२/ ५२३९ प्रमाणे हस्तांतरित झाले आहे ज्या माध्यमातून आम्ही आमच्याकडून आपण घेतलेली कर्ज सुविधा मागे घेतली आहे आणि आपणास थकीत कर्ज रक्कम रकम रु. ९,२९,६५,५०५.९३ (रुपये नऊ कोटी एकोणतीस लाख पासष्ट हजार पाचशे पाच पैसे त्र्याणव मात्र) जी रक्कम **३१ डिसेंबर २०२१** रोजी थकीत आहे आधी त्यावरील व्याज दिनांक १ जानेवारी २०२२ पासून अदा करण्याची सूचना केली आहे. सदरील रिकॉल सूचना दिनांकीत १० जानेवारी २०२२ मध्ये आम्ही असेही नमूद केले आहे की त्यामध्ये नमूद केलेल्या बार्बीची पूर्वता करण्यात आपण कसूर केल्यास थकीत कर्ज रकमेच्या वसुलीसाठी बँकेकडून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदरील रिकॉल सूचना दिनांकीत १० जानेवारी २०२२ मध्ये नमूद केल्यानुसार ऑपण क्रमांक ३ आणि ५ म्हणजेच श्री अरविंद एच पोपट, श्रीमती निशा गौरव पोपट यांनी पत्र दिनांकीत २४ जानेवारी २०२२ जारी केलेल असून विनंती केली आहे की मुदत ठेवी ज्यांचा सविस्तर तपशील **परिशिष्ट डी** मध्ये देण्यात आलेला आहे त्यांच्या संदर्भात कार्यवाही करावी. आम्ही आपत्यापैकी क्रमांक ३ म्हणजेच श्री अरविंद एच पोपट यांच्या मुद्रत ठेवी ममूल्य ०. २५ लाख आणि आपण क्रमांक ५ म्हणजेच श्रीमती निशा गौरव पोपट यांच्या मुद्दत ठेवी रु. ३२. ९५ लाख ज्यांच्या सविस्तर तपशील खालील प्रमाणे नमूद केलेले परिशिष्ट डी मध्ये देण्यात आलेला आहे, ३१ जानेवारी २०२२ रोजी थकीत कर्जाच्या संदर्भात अवसायित केले आहेत

कृपया नोंद घ्यावी की मागणी सूचना सरफेसी कायदा कलम १३ (२) अनुसार ही कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय जारी करण्यात आली आहे आणि ती कर्जदार . कपनी / तारणदार / हमीदार योच्याकडून थकीत कर्ज वसुलीसाठी एक पर्याय म्हणून जारी करण्यात आली आहे आणि त्यात रिकव्हरी ऑफ डेब्टस् अँड बँकरप्सी ॲक्ट १९९३ (''आरडीबी ॲक्ट'') आणि इंसॉल्व्हंसी ॲण्ड बँकरप्सी कोड २०१६ (''आयबीसी'') आणि अन्य आवश्यक ती कार्यवाही जी बँकेला योग्य वाटेल आणि थकीत कर्जाच्या वसलीसाठी कायदेशीर पर्याय असेल त्याचा समावेश आहे. जर या संदर्भात कोणत्याही स्वरूपांचे स्पष्टीकरण वश्यक असल्यास निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे खालील प्रमाणे नमुद केलेल्या संपर्क तपशीलवार संपर्क साधावा

#### परिशिष्ट ए ३१ जानेवारी २०२२ रोजी एकूण थकीत रक्कम (रक्कम रुपयांत डेबीट्स + न मंजुर | ३१/०७/१९ रोजी दंड व्याज 39.09.7077 कम्पाउंडिंग रोजी एकूण नेट ऑफ क्रेडिट्स शिवाय थकीत सुविधा

	(4).	(30.04.7077		(05.09.7075 11	(05.09.7075 11		
	कोटींत)	रोजी आकारलेल्या		३१.०१.२०२२)	३१.०१.२०२२)		
		व्याजासह)		पर्यंत			
कॅश क्रेडिट	6.00	८,२५,२३,४८७.००	१,३०,९४,११५.४२	७३,२८,०६९.३५	१९,६६,३१८.००	७८७२३७५८.९३	रेपो रेट + ४.
							४५ % प्रतिवर्ष
							; दंड व्याज ४
							% प्रति वर्ष
डब्ल्यूसीटीएल	१.५६	१,५९,४३,५९२.००	२९,४३,५९०.००	८,६६,८७९.००	३,७४,८६६.००	१४२४१७४७.००	रेपो रेट +
(ईसीएलजीएस)							4.24%
							प्रतिवर्ष ; दंड
							व्याज ४% प्रति
							वर्ष
	एकूण					९२९६५५०५.९३	
	रोगो						

चल मालमत्तांचा तपशील

डीड ऑफ हायपोथिकेशन दिनांकीत २९ जानेवारी २०१९ प्रमाणे. मदत कर्ज कम हायपोथिकेशन करारनामा दिनांकीत १० जलै २०२० पुरवणी करारनामा हायपोथिकेशन दिनांकीत ३१ जुलै २०२० जो आपण क्रमांक १ म्हणजेच इंटरगॅप कनेक्शन्स यांनी आमच्या बँकेच्य -नावे निष्पादित केला आहे, आपण क्रमांक १ इंटरगॅप कनेक्शन्स यांनी आमच्या बँकेच्या नावे निष्पादित केला आहे

 चाल मालमत्ता : कर्जदार यांचा सर्व तो कच्चा माल, प्रक्रियाधीन माल, सेमी फिनिश्ड आणि पक्का माल, कान्ज्यमेबल स्टोअर्स आणि स्पेअर्स ऋणको, बिल्स, सध्याचे तसेच भविष्यकालीन, जे कर्जदार यांच्या ताब्यात आहेत किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली आहे, जे सध्या स्टोअरमध्ये आहेत किंवा जे वेळोवेळी कर्जदार यांच्या फॅक्टरीत, प्रिमायसेसमध्ये, तसेच गोदामात जे ए-४, निर्मल अपार्टमेंट्स, जोशीवाडा, सहारे, ठाणे पश्चिम, ४० ६०१ येथे आहे किंवा अन्यत्र आहे किंवा वहन प्रक्रियेत आहे किंवा समुद्रात आहे किंवा डिलिव्हरीच्या प्रतीक्षेत आहे (यापुढे त्यांचा उल्लेख चात मालमत्ता असा करण्यात येणार आहे) समाविष्ट आहेत.

२) <mark>येणे :</mark> अशा सर्व त्या रकमा ज्या कर्जदार यांना किंवा त्यांच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीला येणे आहेत, सर्व ते कॅश फ्लो अ मेसर्स इंटरगॅप कनेक्शन्स यांच्या संदर्भात सर्व त्या येणे रकमा आणि सर्व ते हक्क, हक्क संबंध, दावे आणि मागण्या वरील प्रमाणे नमूद केलेल्ट मालमत्तेच्या संदर्भात ज्यात कर्जदार यांच्याकडील रोख रक्कम. सध्याची आणि भविष्यकालीन (यापढे त्यांचा उल्लेख येणे असा करण्यात येणार आहे भारित मालमत्तांच्या संदर्भात सिक्यरिटी इंटरेस्ट रॅंकिंग ज्याचा उल्लेख परिशिष्ट ३ जे मृदत कर्ज कम हायपोथिकेशन करारनाम्याच्या संदर्भात आहे.

3	. 3.	
मालमत्ता सूची	तरल / स्थिर	रँकिंग
चालू मालमत्ता	तरल	एक्स्ल्युजिव्ह
येणे	तरल	एक्स्ल्युजिव्ह

परिशिष्ट सी अचल मालमत्तांचा तपशील

।) मेमोरेंडम ऑफ एंट्री (फर्स्ट टाइम डिपॉझिट) दिनांकीत २० एप्रिल २०१९ जे आपण क्रमांक २ ते ४ म्हणजेच श्री गौरव अरविंद पोपट थी. अरविंद हरजीवनदास पोपट आणि श्रीमती दक्षा अरविंद पोपट यांनी आमच्या बँकेच्या नावे रेकॉर्ड केले आहे.

१) गाळा क्रमांक १, क्षेत्र सुमारे १५० चौरस फुट, तळमजला, इमारत नामे राधा को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, सीटीएस क्रमांक १७ १७४ ए, १६९, १०८, टीका क्रमांक ५, मौजे ठाणे, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे ठाणे महानगरपालिका यांच्या हद्दीत अधिक त्यासह सामायिव राच्या जागेच्या वापराचे हक्क, वॉटर क्लोजेट, ड्रेनेज, लॅंब्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदनिका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याश संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्याचे आणि भविष्यकालीन आणि इजमेंटरी हक आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज, सध्या आणि भविष्यकालीन आणि ज्याची **मालकी श्री. अरविंद हरजीवनदास पोपट** यांची आहे.

२) दुकान क्रमांक ३, क्षेत्र सुमारे २३० चौरस फूट, तळमजला, इमारत नामे गगन कुंज, टीका क्रमांक ५, सीएस क्रमांक १७० ए, बी आणि सी, मौज ठाणे, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे ठाणे महानगरपालिका यांच्या हटीत अधिक त्यासह सामायिक वापराच्या जागेच्या वापराचे हक्ष वॉरर क्लोजेर ड्रेनेज, लॅब्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदिनका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्या .. आणि भविष्यकालीन आणि इजर्मेटरी हक्क आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज, सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची मालकी श्री अरविं हरजीवनदास पोपट यांची आहे.

. ३) सदनिका क्रमांक ३०, क्षेत्र ५९० चौरस फूट बिल्ट अप क्षेत्र, ३ रा मजला, इमारत नामे राधा को ऑपरेटिव्ह हौिसंग सोसायटी लिमिटेड, सीटीएर क्रमांक १७५, १७४ ए, १६९, १०८, टीका क्रमांक ५, मौजे ठाणे, तालुका ठाणे आणि जिल्हा ठाणे ठाणे महानगरपालिका यांच्या हद्दीत अधिक त्यासह सामायिक वापराच्या जागेच्या वापराचे हक्क, वॉटर क्लोजेट, ड्रेनेज, लॅव्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदनिका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्याचे आणि भविष्यकालीन आणि इजमेंटरी हक आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज

सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची मालकी श्री. अरविंद हरजीवनदास पोपट यांची आहे. ४) सदनिका क्रमांक ५०४, क्षेत्र सुमारे ७४० चौरस फूट, इमारत नामे नीलम को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, टीका क्रमांक ५, सीटीएर क्रमांक ७०, ७१, ७१ ए, ७१ बी, खारकर आळी, तालका ठाणे आणि जिल्हा ठाणे ठाणे महानगरपालिका यांच्या हटीत अधिक त्यासह सामायिव वापराच्या जागेच्या वापराचे हक्क, वॉटर क्लोजेट, ड्रेनेज, लॅव्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदनिका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याश संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्याचे आणि भविष्यकालीन आणि इजमेंटरी हक्क आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज, सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची मालकी श्रीमती दक्षा अरविंद पोपट यांची आहे.

५) दकान क्रमांक १७, क्षेत्र २७. ३२ चौरस मीटर्स बी विंग इमारत नामे ''कॉसमॉस आर्केड'', सर्व्हे क्रमांक ७३. हिस्सा क्रमांक १, २, ३, ४, प्रवृत्ति क्रमांक ७५, हिस्सा क्रमांक १० (भाग), सर्व्हे क्रमांबक ७८, हिस्सा क्रमांक १, २ (भाग), ३, ४, सर्व्हे क्रमांक ८० हिस्सा क्रमांक १, २, ३ (भाग), ४ (भाग), ६ (भाग), ११ (भाग), १३ (भाग), १६ (भाग), १७ (भाग), सर्व्हे क्रमांक ८२, हिस्सा क्रमांक १(भाग), २, ३, ४ (भाग सर्व्हें क्रमांक ८३. मौजे कोलशेत. तालका ठाणे आणि जिल्हा ठाणे. अधिक त्यासह सामायिक वापराच्या जागेच्या वापराचे हक्क, वॉटर क्लोजेट डेनेज, लॅव्हेटोरीज, आणि अन्य सुविधा<sup>ँ</sup>ज्या सदनिका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्या आणि भविष्यकालीन आणि इजर्मेटरी हक्क आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज, सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची **मालकी श्री गौर**व अरविंद पोपट यांची आहे.

६) कार्यालय क्रमांक ए /४, क्षेत्र सुमारे २२५ चौरस फूट, तळमजला, निर्माणाधीन इमारत मालमत्ता टीका क्रमांक १३ (भाग), सीटीएस क्रमांक ३१ सीटीएस क्रमांक ३२, सीटीएस क्रमांक ३३ आणि सीटीएस क्रमांक ३४, अनाजी सुंदर रोड, चराई, ठाणे, तालुका आणि जिल्हा ठाणे, अधिक त्यार सामायिक वापराच्या जागेच्या वापराचे हक्क, वॉटर क्लोजेट, डेनेज, लॅव्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदनिका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस् यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्याचे आणि भविष्यकालीन आणि इजमेंटरी हक्क आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची **मालकी श्री. गौरव अरविंद पोपट** यांची आहे

७) दुकान क्रमांक १७, (मुद्रण दोष म्हणजेच दुकान क्रमांक १८ जे दुकान क्रमांक १७ म्हणून नमूद करण्यात आले आहे) क्षेत्र २७. ३२ चौरस मीटस चर्टई क्षेत्र, बी विंग इमारत नामे ''कॉसमॉस आर्केड'', सर्व्हे क्रमांक ७३, हिस्सा क्रमांक १, २, ३, ४, ५, सर्व्हे क्रमांक ७४, हिस्सा क्रमांक १, ३, ४, ५, सर्व्हें क्रमांक ७५, हिस्सा क्रमांक १० (भाग), सर्व्हें क्रमांबक ७८, हिस्सा क्रमांक १, २ (भाग), ३, ४, सर्व्हें क्रमांक ८० हिस्सा क्रमांव १, २, ३ (भाग), ४ (भाग), ६ (भाग), ११ (भाग), १३ (भाग), १६ (भाग), १७ (भाग), सर्व्हे क्रमांक ८२, हिस्सा क्रमांक १(भाग), २, ३, (भाग) सर्व्हे क्रमांक ८३. मौजे कोलशेत. तालका ठाणे आणि जिल्हा ठाणे. अधिक त्यासह सामायिक वापराच्या जागेच्या वापराचे हक्क. वॉट क्लोजेट, ड्रेनेज, लॅव्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदनिका / युनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्याचे आणि भविष्यकालीन आणि इजमेंटरी हक्क आणि त्यावरील फिक्शचर आणि फिटिंग्ज, सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची **मालकी** श्रीमती नेहा वारणा यांची आहे.

(वरील प्रमाणे नमूद केलेली मालमत्ता क्रमांक ७ ही नूतन मालक श्री गौरव अरविंद पोपट यांच्याकडून दिनांक २० एप्रिल २०१९ रोजी आमच्या बँकेव तारण ठेवण्यात आलेली आहे) ॥) मेमोरेंडम ऑफ एंटी (फर्स्ट टाइम डिपॉझिट) दिनांकीत २० एप्रिल २०१९ जे आपण क्रमांक २ म्हणजेच श्री गौरव अरविंद पोपट यांग

आमच्या बँकेच्या नावे रेकॉर्ड करण्यात आले आहे. दुकान क्रमांक १८,क्षेत्र २७. ३२ चौरस मीटर्स चटई क्षेत्र, बी विंग इमारत नामे ''कॉसमॉस आर्केड'', सर्व्हे क्रमांक ७३, हिस्सा क्रमांक १, २,

५, सर्व्हे क्रमांक ७४, हिस्सा क्रमांक १, २, ३, ४, ५, सर्व्हे क्रमांक ७५, हिस्सा क्रमांक १० (भाग), सर्व्हे क्रमांबक ७८, हिस्सा क्रमांक १, (भाग), ३, ४, सर्व्हे क्रमांक ८० हिस्सा क्रमांक १, २, ३ (भाग), ४ (भाग), ६ (भाग), १६ (भाग), १६ (भाग), १७ (भाग), सर्व्हे क्रमांक ८२, हिस्सा क्रमांक १(भाग), २, ३, ४ (भाग) सर्व्हें क्रमांक ८३, मौजे कोलशेत, ठाणे महानगरपालिका यांच्या हद्दीत, तालुका ठाणे आ जिल्हा ठाणे, अधिक त्यासह सामायिक वापराच्या जागेच्या वापराचे हक्क, वॉटर क्लोजेट, ड्रेनेज, लॅव्हेटोरीज, आणि अन्य सुविधा ज्या सदनिका ्र यनिट / कार्यालय प्रिमायसेस यांच्याशी संबंधित आहेत त्यांच्या वापराचे अधिकार सध्याचे आणि भविष्यकालीन आणि इजमेंटरी हक्क आणि त्यावरी . फिक्शचर आणि फिटिंग्ज, सध्याचे आणि भविष्यकालीन आणि ज्याची मालकी श्री गौरव अरविंद पोपट यांची आहे.

III) मेमोरेंडम ऑफ एंट्री (फर्स्ट टाइम डिपॉझिट) दिनांकीत २० एप्रिल २०१९ जे आपण क्रमांक २ म्हणजेच श्री गौरव अरविंद पोपट यां आमच्या बँकेच्या नावे रेकॉर्ड करण्यात आले आहे. भार जो सात मालमत्तांवर मेमोरेंडम ऑफ एंट्री (फर्स्ट टाइम डिपॉझिट) दिनांकीत २० एप्रिल २०१९ आणि मेमोरेंडम ऑफ एंट्री (फर्स्ट टाइम डिपॉझिट)

दिनांकीत ६ ऑगस्ट प्रमाणे आपण क्रमांक २ ते ४ म्हणजेच श्री. गौरव अरविंद पोपट, श्री. अरविंद हरजीवनदास पोपट आणि श्रीमती दक्षा अरविंद पोपट यांनी व्यक्तिशः किंवा संयुक्तपणे आमच्या बँकेच्या नावे या मेमोरेंडम ऑफ एंट्री (एक्स्टेंशन ऑफ इक्विटेबल मॉर्टगेज) दिनांकीत २० ऑगस् परिशिष्ट डी

आहेत ए. आयर्विमा पॉलीसीजचा तपशील

आयुर्विमा पॉलिसीज, मुदत ठेवी ज्या हमीदार यांच्या नावे आहेत आणि ज्या वरील प्रमाणे नमूद केलेल्या कर्ज सुविधांसाठी भारित

इंश्युरन्स कंपनीचे नाव	पॉलिसी क्रमांक	पॉलिसी धारकाचे नाव	यांना असाईन केली आहे	संपण्याची तारीख			
लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया	९२११०६८६८	गौरव अरविंद पोपट	ॲक्सिस बँक लिमिटेड	२५/०३/२०२५			
लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया	९०३६२१४०९३	गौरव अरविंद पोपट	ॲक्सिस बँक लिमिटेड	०८/१०/२०२६			
लाईफ इंश्युरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया	९०१०३३१८७	गौरव अरविंद पोपट	ॲक्सिस बँक लिमिटेड	08/08/2022			
नी पानन नेतींना नामपीन ज्या नापिता गांन्या गाने आनेन प्रतासनेन आपण नापंत ३ आणि ।							

तपशाल ज्या हमादार याच्या नाव आहत म्हणजच आपण क्रमांक ३ र गर येणो रक्रमेसाठी दिनांक ३१ जानेवारी २०२२ रोजी अपोपिणट करण

HIV	ाण नमूद कल्यानुसार येण रकमसाठा दिनाक ३९ जानवारा २०२२ राजा अग्राप्रिश्ट करण्यात आल्या आहत)							
	मुदत ठेव क्रमांक	नाव	रक्रम (रु.)					
	९१९०४००३११०६००१७	निशा गौरव पोपट	३२.९५ लाख					
	९१९०४००३१३७६३८४	अरविंद पोपट	०.२५ लाख	I				

हमी (सर्व त्या सुविधांसाठी डब्ल्युसीटीएल वगळुन जे ईसीएलजीएस यांच्याकडून देण्यात आले आहे) १) श्री. गौरव अरविंद पोपट

२) श्री. अरविंग हरजीवनदास पोपट ३) श्रीमती दक्षा अरविंद पोण्ट

४) श्रीमती निशा गौरव पोपट

स्थळ : मुंबई

प्राधिकत अधिकार्र ॲक्सिस बँक लिमिटेड

# 🏖 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक फिनो पेमेंट्स बँक

नोंदणीकृत कार्यालय: माईडस्पेस जुईनगर, ८वा मजला, प्लॉट नं. जेन २/२/एफ, टॉवर १, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, ्र एम आयडीसी शिरवणे, जुईनगर, नवी मुंबई, ठाणे–४००७०६. **सीआयएन:** L65100MH2007PLC171959; इमेल: basavraj.loni@finobank.com; वेबसाईट: www.finobank.com; फोन: +९१ २२ ७१०४ ७०००

पोस्टाद्वारे मतदानासंबंधीची सूचना

याद्वारे सुचित केले जाते की कंपनी कायदा,२०१३(**कायदा**)च्या खंड ११० सोबत खंड १०८ आणि इतर लागू तरतूदी जर काही असल्यास त्यानुस सोबत केंपनी(व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम,२०१४ (वैधानिक दुरूस्ती आणि सध्या अस्तित्वात असलेला त्याचा पुनर्कायदा)(**नियम**) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांचा नियम ४४ (बंधनांची यादी आणि आवश्यकतांचे प्रकटीकरण) नियम २०१५ (**सेबी लिस्टीं रेग्युलेशन्स**) इन्स्टीट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीजद्वारे जारी केले गेलेले सामान्य मिटींन्जवरील सचिव मानक–२ (**एसएस२**) आणि भारत सरकारच्य कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने दि. एप्रिल ८,२०२० रोजी जारी केलेले क्र.१४/२०२०, एप्रिल १३,२०२० रोजी जारी केलेले क्र.१७/२०२०, जून १५,२०२० रोजी जारी केलेले क्र.२२/२०२०, सप्टेंबर २८,२०२० रोजीचे ३३/२०२०, डिसेंबर ३१,२०२० रोजीचे ३९/२०२०, जून २३,२०२० रोजीचे १०/२०२१ आणि डिसेंबर ८,२०२१ रोजीचे सर्क्युलर क्र.२०/२०२१ (**एमसीए सर्क्युलर्स**) आणि इतर लागू कायदे, नियम <sup>...</sup> जर असल्यास त्यानुसार, फोनो पेमेंट्स बँक लिमिटेड(**बँक**) त्यांच्या सदस्यांकडून खालील ठरावांवर केवळ इलेक्ट्रॉनिक मतदान करण्यासाठी पोस्टाद्वारे मतदान (**दूरस्थ इंमतदान**)करण्याची अनुमती मिळवू इच्छित आहे.

.. . बँकेच्या अधिकृत भाग भांडवलामध्ये वाढ करणे आणि बँक संघटनेच्या निवेदनातील भांडवल कलमामध्ये फेरफार करणे

२. श्री. महेंद्रकुमार चौहान(डीआयएन:००१८७२५३)यांची बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करणे ३. डॉ. पुनीता कुमार–सिन्हा(डीआयएन: ०५२२९२६२) यांची बँकेचे स्वतंत्र संचालक म्हणून पुनर्नियुक्ती करणे

४. फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड–कर्मचारी स्टॉक पर्याय योजना, २०२० ला अनुमोदन s. फिनो पेमेंट्स बँक लिमिटेड–कर्मचारी स्टॉक पर्याय योजना, २०२०मधील दुरूस्तीला मान्यता

, बँक संघटना आर्टीकल्सच्या , आर्टीकल १०४ नुसार संचालकांना नामनिर्देशित करण्याच्या हक्काला मान्यता देणे / पुनस्थापित करणे

सदस्यांना सूचित करण्यात येते की बँकेने मार्च २९,२०२२ रोजी पत्राद्वारे मतदान करण्यासाठीची दि. मार्चे २३, २०२२ रोजीची सचन **दि. २५ मार्च २०२२ रोजी** नॅशनल सिक्यरीटीज डिपॉझिटरी लि.(**एनएसडीएल**) आणि सेंटल डिपॉझिटरी सर्व्हिसेस(इंडीया)लि. या डिपॉझिटरीजदारे राखण्यात आलेल्या सदस्यांच्या रजिस्टर/लाभार्थी मालकांचे रजिस्टर यामध्ये ज्यांची नावे आहेत आणि ज्यांनी बँकेकडे त्यांचे इमेल एड्रेस बँकेकडे/डिपॉझिटरीजकडे मान्यतेसाठी पत्राद्वारे दूरस्थ इ मतदानासाठी नोंदवले आहेत त्या बँकेच्या सर्व सदस्याना इमेलद्वारे पाठवलेली आहे. जी व्यक्ती शुक्रवार मार्च २५,२०२२ (**शेवटची तारीख**)रोजी सदस्य नसेल त्यांनी पोस्टाद्वारे मतदानाची सूचना केवळ माहितीसाठी वापरावी. त्यानुसा पोस्टाद्वारे मतदानाची अर्जासहची सूचना आणि प्रीपेड बिझनेस रिप्लाय लखोटा या पत्राद्वारे मतदानासाठी पाठवण्यात आलेले नाही

ही पोस्टाद्वारे मतदानाची सूचना बँकेची वेबसाईट www.finobank.com, स्टॉक एक्सचेंजेस म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉब एक्सचेंज ऑफ इंडीया लिमिटेड www.bseindia.com आणि www.nseindia.com, आणि एनएसडीएलची वेबसाईट https://www.evoting.nsdl.con येथेही उपलब्ध आहे.

शेवटच्या दिवशी (**कट ऑफ तारीख**), नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लि.(**एनएसडीएल**) आणि सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस(इंडीया)लि. य डिपॉझिटरीजद्वारे राखण्यात आलेल्या सदस्यांच्या रजिस्टर/लाभार्थी मालकांचे रजिस्टर यामध्ये बँकेच्या ज्या सदस्यांची नावे आहेत त्यांना पोस्टाद्वारे नतदानाच्या सूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या ठरावांवर मत देण्याचा अधिकार आहे. सदस्यांना त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे देता यावे याच्य सोयीसाठी बँकेने नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लि.(**एनएसडीएल**)यांना नियुक्त केले आहे. दूरस्थ इ मतदानासाठीची सविस्तर प्रक्रिया/मार्गदर्शक सूचना तसेच ज्या सदस्यांनी अद्याप आपले इमेल एड्रेसेस नोंदवलेले नाहीत ते इमेल नोंदणी करू शकतात आणि/किंवा पोस्टाद्वारे मतदानाच्य सचनेनसार आपले मत देऊ शकतात. सदस्यांच्या मतदानाचे अधिकार हे कट ऑफ तारखेच्या दिवशीच्या बँकेच्या पेड अप इक्विटी भाग भांडवलाच्य प्रमाणात असतील

दूरस्थ इ–मतदान कालावधी गुरूवार, मार्च ३१,२०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि शुक्रवारी एप्रिल २९,२०२२ रोजी संध्याकाळी भ.०० बाजता संपेल. दूरस्थ इ–मतदान करण्यास या तारखेनंतर आणि वेळेनंतर परवानगी नसेल. एकदा ठरावावर सदस्याद्वारे मत दिले गेल्यानंत सदस्याला ते नंतर बदलता येणार नाही.

संचालक मंडळाने श्री. त्रिभुवनेश्वर, बी. कौशिक यांना नियुक्त केले आहे आणि त्यांच्या अनुपस्थितीत मे. कौशिक जोशी आणि कं यांचे श्री. सव्यसार्च जोशी. सद्य कंपनी सेक्रेटरीज हे पत्रादारे मतदानाची प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पडण्यासाठी छाननी करतील

स्कृतीनायझर त्यांचा अहवाल बँकेच्या चेअरमनना किंवा त्यांनी नियक्त केलेल्या अधिकत व्यक्तीला रविवार . मे ०१ २०२२ रोजी किंवा त्याआधी सपर्ट करतील. स्कूटीनायझरचा अहवाल सोबत पत्राद्वारे मतदानाचे निकाल बँकेच्या वेबसाईटवर www.finobank.com आणि एनएसडीएलची वेबसाई https://www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून दिले जातील, बीएसई लिमीटेड(बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडीय लिमिटेड(एनएसई) जेथे बँकेचे इक्विटी शेअर्स लिस्टेड आहेत त्यांना रविवार, मे,०१,२०२२ रोजी सूचित केले जाईल. सोबतच निकाल बँकेच्य नोंदणीकृत कार्यालयाच्या सूचना फलकावरही लावले जातील,

कोणत्याही शंका/मुद्दे किंवा तक्रारीबाबत तुम्ही http://www.evoting.nsdl.com येथे डाऊनलोड विभागामध्ये उपलब्ध असलेले, सदस्यांसाठीचे नेहमी विचारले जाणारे प्रश्न(एफएक्यू) आणि सदस्यांसाठीचे इ–मतदान माहितीपत्रक पाहू शकता किंवा टोल फ्री क्र.:१८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर कॉल करू शकता किंवा. श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लि. ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३ या पत्त्यावर किंवा evoting@nsdl.co.in येथे आपली विनंती पाठवू शकता ठिकाण: नवी मुंबई

फिनो पेमेंट्स बँक लिमीटेड तारीख: मार्च २९,२०२२ सही / बसवराज लोणी कंपनी सेक्रेटरी आणि कंप्लायन्स ऑफिसर

सदस्यत्व क : A23095

३९१/२०१६

अनु.

पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. २, मोजमाप १२९० चौ. फूट.

वसुली अधिकाऱ्यांचे कार्यालय कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)

१ ला मजला, एमटीएनएल टेलिफोन एक्सचेंज बिल्डिंग, सेक्टर - ३० ए, वाशी, नवी मुंबई - ४००७०३ स्थावर मिळकतीच्या विक्रीची उदघोषणा तारीख : ०४.०५.२०२२ आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टाच्या नियम ३७, ३८ व ५२ (I) (२) सहवाचता रिकव्हरी

ऑफ डेब्टस ड्यु ट बँक्स अँड फायनान्शीअल इन्स्टिट्युशन्स ॲक्ट, १९९३ अंतर्गत विक्रीची उद्घोषणा बँक ऑफ महाराष्ट्र वि. श्रीमती दिपाली नंदकुमार वाजे आणि इतर

(प्र.क- १) श्रीमती दिपाली नंदकमार वाजे, फ्लॅट क्र. ३०६, ३ रा मजला, अनंत को. ऑ. हौ. सोसायटी, पाटीलवाडी, डोबिंवली (प.), ठाणे. (प्र.क- २) सौ. माया भाविन पटेल. ६, समंगल को. ऑ. हौ. सोसायटी, मनोहर नगर, गोविंद नगर, नासिक - ४२२००९.

. ज्याअथीं, संयुक्तपणे आणि वेगवेगळे प्र.क. कडून व्याज आणि रु. १३,८८,०८२/- (रुपये तेरा लाख अठ्याऐंशी हजार ब्याऐंशी रू. मात्र) च्या खर्चासह च्या रकमेच्या वसुलीसाठी सन्मा. पीठासीन अधिकारी, **कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३)** यांनी वसुली प्रमाणपत्र **क्र**. टीआरसी/३९१/२०१६ काढले आणि तुम्ही प्र.क. यांनी प्रमाणपत्र धारक बँक/ वित्त संस्थेची थकबाकीची परतफेड करण्यात कसूर केली. आणि ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी सदर वसुली प्रमाणपत्राच्या पूर्ततेसाठी येथे खालील परिशिष्टात वर्णन केल्याप्रमाणे प्रमाणपत्र कर्जदारांच्या गहाण/जप्त केलेल्या मिळकर्तींच्या विक्रीचा आदेश दिला. यादारे सचना देण्यांत येते की, पढे ढकलण्याचा कोणताही आदेश न झाल्यास, सद्वर मिळकत (ती) ०४.०५.२०२२ रोजी स. १९.०० ते स. १२.०० दरम्यान लिलावाने विकल्या जातील आणि वेबसाईट : https://www.bankeauction.com मार्फत ऑनलाईन/ऑफलाईन बोली लावल्या जातील. लिलाव सेवा पुरवठादार **नाव**ः **सी१ इंडिया प्रा. लि.** साठी प्राधिकृत संपर्क व्यक्तीचे तपशील **मोबाईल क्र. ९५९४५९७५५५ ईमेल – sup**port@bankeauction.com लिलाव सेवा पुरवठादारांसाठी प्राधिकृत बँक अधिकाऱ्यांचे तपशील आहेत. नाव : श्री. भास्कर थंकी मोबाईल क्र. ८२३८०८<u>१२७७ **ईमेल – bom672@mahabank.co.in बँक ऑफ महाराष्ट्र चे अधिकारी** उपरिनामित प्रतिवादी/प्र.क.च्या मिळकतीची विक्री खालील</u> परिशिष्टात दिल्याप्रमाणे सदर मिळकर्तीशी निगडीत दावे आणि दायित्वांसह होणार आहे. ते जेवढे निर्धारित झाले आहेत तेवढे प्रत्येक संचासमोर परिशिष्टात विनिर्दिष्टीत केले आहेत. परिशिष्टात विनिर्दिष्टीत केलेल्या संचामध्ये मिळकत विक्रीस ठेवली जाईल. मिळकतीच्या एखाद्या हिश्श्याच्या विक्रीतन पर्याप्त रकमेची वसली झाली तर उर्वरित मिळकती संबंधातील विक्री ताबडतोब थांबवली जाईल. सदर प्रमाणपत्रात नमद केलेली थकबाकी. व्याज, खर्च (विक्रीच्या खर्चासह) विक्री आयोजित करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे प्रदान केले किंवा निम्नस्वाक्षरीकारांकडे अशा प्रमाणपत्राची रक्कम, व्याज आणि खर्च प्रदान केल्याचा पुरावा त्यांना दिला तरीही विक्री थांबवण्यात येईल. विक्रीत, सर्वसामान्य जनतेला एकतर व्यक्तीशः किंवा रितसर प्राधिकृत एजंट मार्फत बोली लावण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. ह्या विक्रीशी संबंधित थेट किंवा आडमार्गाने कोणत्याही कर्तव्यावर असलेले कोणतेही अधिकारी किंवा अन्य व्यक्ती बोली लावणार नाहीत, विकावयाच्या मिळकतीमध्ये कोणतेही हितसंबंध संपादित करणार नाहीत किंवा तसा प्रयत्न करणार नाहीत. विक्री आयकर अधिनियम, १९६१ च्या दुसऱ्या परिशिष्टांत विहित केलेल्या शर्ती आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम व पुढील अटींच्या अधीन होईल :– I. जोडलेल्या परिशिष्टांत विनिर्दिष्टीत केलेले तप्शील निम्नस्वाक्षरीकारांच्य सर्वोत्तम समज्तीप्रमाणे कळवले आहेत परंतु, उद्घोषणेतील कोणत्याही त्रूटी, गैरविधाने किंवा उणिवांसाठी निम्नस्वाक्षरीकार उत्तर देण्यास बांधील नसतील. ॥. जिच्या खालो मिळकत विकली जाणार नाही ती राखीव किंमत परिशिष्टांत दिली आहे. ॥।. किती रकमेने बोली वाढवायची ती नमूर केली आहे. बोली लावलेली रक्कम किंवा बोलीदार याबद्दल कोणताही विवाद उद्भवल्यास तो संच पुन्हा लिलावात ठेवला जाईल किंवा रद्द केला जाईल. IV. सर्वोच्च बोलीदाराला कोणत्याही संचाचे खरेदीदार म्हणून तेव्हाच घोषित केले जाईल जर तो/ती/ते बोलीसाठी पात्र असतील तसेच त्याने/तीने/त्यांनी लावलेल बोलीची रक्कम राखीव किंमती पेक्षा कमीन नसेल. देऊ केलेल रक्कम पुरेशी नसल्याने स्विकारण्यासारखी नसल्याचे सरळ सरळ दिसत असल्यास सर्वोच्च बोली स्विकारण्यास नकार देण्याचा स्वेच्छानिर्णय निम्नस्वाक्षरीकार घेऊ शकतात. V. राखीव किंमतीसाठी मिळकत विकली जाणार नाही (खाली वर्णन केली आहे.) VI. किती रकमेने बोली वाढवायची ती नमुद केली आहे. बोली लावलेली रक्कम किंवा बोलीदार याबदुल कोणताही विवाद उद्भवल्यास तो संच पुन्हा लिलावात ठेवला जाईल किंवा रह केला जाईल. VII. प्रत्येक इच्छुक बोलीदारांनी इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) चे प्रदान वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) च्या नावातील डीडी/पे ऑर्डर द्वारा करावे जे आर. ओ. (कोर्ट ऑक्शनर, कर्ज वसुली न्यायधिकरण, मुंबई १ (डीआरटी) यांच्याकडे जमा करावे किंवा ऑनलाईन पद्धतीने आरटीजीएस/एनईएफटी मार्फत/थेट खाते क्र. १०४३०१०००२२९४५ मध्ये प्र.धा. बँकेच्या बँक ऑफ बडोदा च्या नावात आयएफएससी कोड क्र. BARBOVASHIX मध्ये जमा करावी व मिळकतीचे तपशील, पॅन कार्ड ची प्रत, पत्ता पुरावा आणि ओळखीचा पुरावा, ईमेल आयडी, मोबाईल क्र. आणि कंपनी असल्यास कंपनीचे ॲटर्नी/प्रतिनिधीत्वास संमती देणारे अन्य कोणतेही दस्तावेज जमा करावेत व असे जमा करण्याची पावती/काऊंटर फॉर्डल सादर करावी. त्यानंतर जमा केलेली इ.अ.र. लिलावात सहभागासाठी पात्र समजली जाणार नाही.

इसारा अनामत रक्कम (इ.अ.र.) राखीव किंमत आणि बोली वाढीची रक्कम खालीलप्रमाणे आहे मिळकतीचे तपशील बोली वाढीची रक्कम राखीव किंमत च्या पटीत (रु.) (रु.) आंबडखुर्द, ता. आणि जिल्हा नाशिक या गावातील भूखंड क्र. ११ सर्व्हे क्र. ३०३/ए/२७ वर बांधण्यात आलेल्या ''माया पार्क अपार्टमेंट'' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्य पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १. मोजमाप १०५० चौ. फट. आंबडखर्द, ता. आणि जिल्हा नाशिक या गावातील भखंड क्र. ११ सर्व्हे क्र. ३०३/ए/२ए २,२६,००० २२,५७,५०० 24000 वर बांधण्यात आलेल्या ''माया पार्क अपार्टमेंट'' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या

नियत तारीख आणि वेळेनंतर प्राप्त होणारी इ.अ.र. फेटाळली जाईल आणि इ.अ.र. पोटी प्रदान केलेली रक्कम ई-लिलाव प्रपत्रात त्यांनी दिलेल्या पर्यायानसार परत केली जाईल. बोली प्रक्रियेत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडे सक्षम प्राधिकाऱ्यांनी जार केलेली वैध डिजीटल सिग्नेचर प्रमाणत्र असले पाहिजे. बोलीमध्ये त्याला/तिला भाग घेणे शक्य व्हावे म्हणून सदर डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र, ॲक्टीव्ह जीमेल आयडी व इंटरनेट कनेक्शनसह कॉम्प्युटर टीर्मेनल/सिस्टीम मिळवण्याची जबाबदारी बोलीदारांची असेल. ऑनलाईन बोलीच्या वेळेत डिजीटल सिग्नेचर प्रमाणपत्र आणि कनेक्टीव्हीटी संबंधातील कोणत्याही समस्या बोलीदारांनी सोडवायच्या आहेत आणि ह्या बाबतीत कोणतेही दावे विचारांत घेतले जाणार नाहीत. लिलावाच्या दिलेल्या वेळेच्या शेवटच्या ५ मिनिटांत बोली वाढवल्यास अन्य बोलीदारांना त्यांच्य बोली वाढवणे शक्य व्हावे म्हणून ५ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेने लिलावाची वेळ वाढवली जाईल आणि अशा वाढीव ५ मिनिटांच्या वेळेत कोणतीही वाढ केली नाही तर लिलाव प्रक्रिया समाप्त होईल. जंगम/स्थावर मिळकतीच्या बाबतीत प्रत्येक संचाची किंमत विक्रीच्या वेळेस किंवा विक्री करणाऱ्या अधिकाऱ्याच्या निर्देशांनुसार त्यानंतर लगेच प्रदान करावी, आणि प्रदानात कसूर केल्यास मिळकत पुन्हा विक्रीसाठी लिलावासाठी ठेवली जाईल. यशस्वी बोलीदारांना विक्रीची २५% किंमत इ.अ.र. समायोजित करून विक्री निश्चित झाल्याच्या पुढील दिवसापर्यंत वरील तपशिलानुसार सदर खात्यात/डिमांड ड्राफ्ट/बँकर चेक/पे ऑर्डर ने प्रदान करावी लागेल. जर पुढील दिवस सुट्टी किंवा रविवार असेल तर त्या पुढील कार्यालयीन कामकाजांच्या दिवशी प्रदान करावी लागेल., खरेदीदारांनी विक्रीची उर्वरित ७५% रक्कम विक्रीच्या तारखेपासून १५ व्या दिवशी किंवा त्यापूर्वी प्रदान करावी आणि १५ वा दिवस रविवार किंवा अन्य सुडी असेल तर वरील विहित स्वरुपात १५ व्या दिवसानंतरच्या पहिल्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रदान करावी लागेल. वरील व्यतिरिक्त खरेदीदारांना वसली अधिकारी, कर्ज वसली न्यायाधिकरण, मंबई (डीआरटी ३) यांच्याकडे रु. १,०००/ पर्यंत २% दराने आणि रु. १,०००/ च्या सदर रकमेपेक्षा जास्त असल्यास १% दराने पाऊंडेज फी डीडी द्वारा रजिस्ट्रार, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) च्या नावे जमा करावी लागेल. विहित मुदतीत प्रदानात कसुर केल्यास, विक्रीचे खर्च भागवून, जमा केलेली रक्कम निम्नस्वाक्षरीकारांना योग्य वाटल्यास सरकारकडे जप्त केली जाईल आणि कसुरवार खरेदीदारांना मिळकतीवरील किंवा नंतर ती ज्या रकमेस विकली जाईल त्याच्या कोणत्याही हिश्श्यावर कोणतेही हक सोडावे लागतील. विक्रीची नव्याने उद्घोषणा जारी करून मिळकतीची पुनर्विक्री केली जाईल. वसुली अधिकारी, कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) यांनी विक्रीस संमती दिल्या खेरीज सर्वोच्च बोलीदारांना मिळकतीवर कोणतेही अधिकार/हक्क नसतील. अयशस्वी बोलीदारांनी जमा केलेली इ.अ.र. ची रक्कम, ऑनलाईन पद्धतीने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ऑनलाईन पद्धतीने व डीडी/बीसी/पे ऑर्डरने जमा केलेल्या इ.अ.र.च्या बाबतीत ती हाताने परत केली जाईल. ई-लिलाव इ.अ.र. प्रपत्रासह छाया प्रतीचा मूळ ओळख पुरावा बरोबर आणावा. इ.अ.र. रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. ई-लिलाव इ.अ.र. प्रपत्रात नमूद केलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्तीच्या नावात विक्री प्रमाणपत्र देण्याचे / त्यांना समाविष्ट करण्याची कोणतीही विनंती विचारांत घेतली जाणार नाही. जर एकापेक्षा जास्त बाबी विक्रीसाठी आणल्या तर अशा मिळकतीची विक्री सोयीनुसार केली जाईल आणि विक्री सूचनेत दिल्याप्रमाणे क्रमवार करण्याचे बंधन नसेल. एनआरआय बोलीदारांनी भारतीय दुतावासाकडून रितसर पृष्ठांकन केलेल्या त्यांच्या पासपोर्टची छायाप्रत जोडणे आवश्यक असेल. जंगम/स्थावर मिळकत ''जसे आहे जेथे आहे आणि जसे आहे जे आहे तत्वाने'' आणि प्रकाशन आकार, महसुली व अन्य भार यांच्या अधीन होईल. निम्नस्वाक्षरीकार अवास्तव वाटल्यास कोणत्याही किंवा सर्व गोष्टी स्विकारण्याचे किंवा फेटाळण्याचे अधिकार राखन ठेवत आहेत किंवा कोणतेही कारण न देता कोणत्याही वेळी लिलाव पढे ढकल शकतात. ह्या विक्रीच्या उद्घोषणेचे तपशील वेबसाईट www.drt.gov.in वर पाहता येतील.

	मिळकतीचे परिशिष्ट								
संच	विकावयाच्या मिळकतीचे वर्णन	मिळकत किंवा	मिळकत ज्यास	मिळकतीवर केलेले					
क्र.		तिच्या हिश्श्यावर	बांधील असेल	कोणतेही दावे आणि					
		आकारलेला	अशा कोणत्याही	त्यांचे स्वरुप व मूल्य					
		महसुल	भारांचे तपशील	याबाबतचे ज्ञात तपशील					
१	आंबडखुर्द, ता. आणि जिल्हा नाशिक या गावातील भूखंड क्र. ११ सर्व्हें क्र. ३०३/ए/२ए वर बांधण्यात आलेल्या ''माया पार्क अपार्टमेंट'' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १, मोजमाप १०५० चौ. फूट.	नाही	माहीत नाही	माहीत नाही					
2	आंबडखुर्द, ता. आणि जिल्हा नाशिक या गावातील भूखंड क्र. ११ सव्हें क्र. ३०३/ए/२ए वर बांधण्यात आलेल्या ''माया पार्क अपार्टमेंट'' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर फ्लॅट क्र. २, मोजमाप १२९० चौ. फूट.	नाही	माहीत नाही	माहीत नाही					

टीप : लिलावाच्या तारीखेनुसार म्हणजेच ०४.०५.२०२२ पर्यंत रोजी एकुण २९, ६९, ९०६/ एवढी सीडीं कडे थकबाकी आहे. वर नमूद केल्याप्रमाणे मालमत्ताच्या तपासणी ची तारीख २९.०४.२०२२, स. ११ ते सं. ४ दरम्यान निश्चित करण्यात आली आहे. ०२.०५.२०२२ दुपारी ४.३० पर्यंत बिड्स पाप्त करण्याची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. माझ्या हस्ते आणि शिक्क्याने ह्या २५.०३.२०२२ रोजी दिले



(रत्नेश कुमार) वसली अधिकारी -I

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी - ३)

#### EAST CENTRAL RAILWAY E-TENDER NOTICE

Sr. Divisional Electrical Engineer/TRS, East Central Railway, Gomoh on behalf of the President of India invites "Open" E-tender from the eligible and experienced agencies or contractors for E-Tender No. ELS\_401\_MRB-CKT\_21-22\_04. Particulars are as under:

 Name of the work with its location:
 Conversion of single phase circuit of machine room blower (MRB) into 3-phase circuit fed by auxiliary converter = 332 locos Location: Loco Shed, Gomoh 2. Approx Cost of the work: Rs. 69,97,785.58 (Rupees sixty nine Lakh ninety seven Thousand seven Hundred eighty five and Paise fifty eight only). **3. Earnest Money:** Rs. 1,40,000.00 (Rupees one Lakh forty Thousand only) 4. Date & Time for submission of tender & closing of tender: From 29.03.2022 up to closing of tender at 11.00 hrs. on 12.04.2022 **5. Website** particulars where Tender document is available: IREPS website www.ireps. gov.in Bidders will be able to submit their original/ revised bids online through this website only. Manual offers are not allowed against this tender and any such manual offer received shall be ignored.

Notice board location where complete details of tender can be seen: Notice board of Electric Loco Shed, Gomoh Sr. Divisional Electrical Engineer/TRS
East Central Railway, Gomoh

PR/01908/DHN/ETRS/T/21-22/40

#### **CENTRAL RAILWAY CONSTRUCTION OF** DAUND ROAD ROB

Chief Administrative Officer (Const.), Central Railway, 6<sup>th</sup> floor, New Administrative Building, D. N. Road, CSMT, Mumbai - 400 001, for and or CSMI, Mumbai - 400 001, for and on behalf of President of India invites Open tenders through e-tendering on IREPS website (e-tender portal). www.ireps.gov.in (In Two Packet System), from reputed Contractors for the following work: Name of Work: Construction of Daund Road ROB at Km 354 15 on Ahmednagar - Daund Km 354.15 on Ahmednagar - Daung Road NH 160 in connection with Ahmednagar - Beed - Parli-Vaijnath New BG line Project (TWO PACKET SYSTEM); Tender Value: ₹ 48,06,80,335.55; Earnest Money (EMD): ₹ 25,53,400.00; Cost of Tender Form: Not Applicable (As per GCC Clause No.3); Validity of offer: 120 days from the date of opening of Tender; Completion period: 18 months including monsoon period; Availability of Tender www.ireps.gov.in; Date & Time of Submission & Opening of Tenders: The e-tenders duly completed in all respects, along with the requisite documents, should be uploaded electronically on the above mentioned website, up to 11.00 hrs. on 18.04.2022. The tender (Technical Bid only) will be opened online on the same day after 11.05 hrs.; Joint Venture Firm: Joint Venture (JV) firms will be allowed to participate in this tender; Important Note to Tenderers: a) The tendering will be solely through e-tendering only. All intending tenderers need to first register with IREPS website <a href="www.ireps.gov.in">www.ireps.gov.in</a>; b) Prospective tenderer/s are advised that before submitting their offer electronically, they should refer to the Tender details regarding terms and conditions, eligibility criteria, etc. c) Tender documents & corrigendum issued from time to time are available on the website mentioned above. Changes, if any, would be posted on this website at least 15 days in advance of opening of tender and may be seen on this website; For any additional information/ clarification contact either of the above address or Dy. Chief Engineer(C)/ Ahmednagar, Central Railway, Near Railway Station, Ahmednagar- 414 005 on any working day between 10.00 hours to 17.30 hrs. RailMadad Helpline 139 VAPL/882

# मराठी मनाचा आवाज

www.navshakti.co.in

### **CENTRAL RAILWAY** CORRIGENDUM-05/22

Kindly refer E-proc. Tender Notice No.E-08/2022 Dt. 24.02.2022, Tenders No.27223282 & 27223283 was due on 25.03.2022 & Please note T.O.D. of above tenders is revised as 08.04.2022 Details may be seen in website www.ireps.gov.in For Principal Chief Material Manager RailMadad Helpline 139 VAPL881

**WESTERN RAILWAY - VADODARA DIVISION** PROVISION OF AUTOMATIC FIRE

Tender Notice No. S&T/BRC/21-22/37/SIG. Dt.24.03.2022 Sr.DSTE/Vadodara acting for and on behalf of The President of India invites E-Tenders against Tender No. SandT\_ BRC\_21-22\_37\_SIG. Bidders will be able to submit their original/revised bids up to closing date and time only. Manual offers are not allowed against this tender and any such manual offer received shall be ignored. (1) Name of the Work with its location: Vadodara Division :- Provision of Automatic Fire Detection and Alarm System (AFDAS) at 34 stations. (2) Approximate cost of the work: ₹ 1,62,68,810.14 (3) EMD: ₹ 2,31,400.00 (4) Date and time for submission of e-(4) Date and time for submission of e-tender and opening of e-tender: 22.04.2022 @ 15:00 Hours and 22-04-2022 @ 15:30 Hours. (5) Website particulars and notice for location where complete details can be seen etc: http://www.ireps.gov.in Senior Divisional Signal & Telecommunication Engineer, 2nd Floor, Annex Building, DRM's Office, Western Railway, Pratapnagar, Vadodara-390 004.

Follow us on: twitter.com/Western

#### LIBORD FINANCE LIMITED CIN: L65990MH1994PLC077482

Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022- 22658108 / 09 F-mail: investorrelations@libord.com

Website :www.libord.com **NOTICE** Change in Registrar and Share Transfer

Agent (RTA)

Notice is hereby given to the Shareholders of Libord Finance Limited (the Company hat the Registrar and Share Transfer Age (RTA) of the Company has been change om M/s. Link Intime India Private Limited t M/s. Ankit Consultancy Pvt. Ltd. (SEB Registration No. INR000000767) with effec rom 25.03.2022.

Shareholders are requested to send/delive he requests/documents/correspondence elating to the Company's securities to the below mentioned address M/s Ankit Consultancy Pvt. Ltd. 60, Electronic Complex

Pardeshipura,Indore, MP 452010 Tel No.: 0731-4065799, 0731-4065798 Email: investor@ankitonline.com Vebsite: www.ankitonline.com For Libord Finance Limited

Dinker Mishra Place : Mumbai Date: 29.03.2022 Company Secretary

#### **WESTERN RAILWAY** REPAIRING WORKS Divisional Railway Manager (WA), Western Railway, 6th floor, Engg. Deptt., Mumbai

Contrat, Marinda 100000: ITM Co E torrado do por detailo giver de loilowe.						
	Sr. Tender Notice No. No. & Date		No. & Date Work and Location:		EMD₹	
	1	BCT/21-22/ 289 dtd. 28.03.2022	Colaba - Repairs to roads at Badhwarpark officer's colony	73,55,921.71	1,47,100	
	2	BCT/21-22/ 290 dtd. 28.03.2022	Colaba - Badhwarpark:- Structural repairs and painting of B,C,D,G,H,K,M,P block, East Villa, Club, Badminton Hall, Squash court & other service buildings	2,99,13,198.61	2,99,600	

Date & Time of submission for both tenders: On 22-04-2022 till 15.00 hrs. Date & Time of opening for both tenders: On 22-04-2022 till 15,30 hrs, Regarding detailed nature of work, containing cost of tender document (non refundable), EMD, eligibilty criteria, similar nature of work, detailed tender conditions, please visit www.ireps.gov.in

### RAIL WHEEL FACTORY Yelahanka, BANGALORE - 560 064

Dated: 29.03.2022 On behalf of the President of India, Principal Chief Materials Manager invites electronic Tender om Interested Vendors for supply of the following items on the Indian Railways E-Portal ww.ireps.gov.in. The Tender documents and the Corrigenda to the Tenders, if any, will b Short Description Tender No. Due date

75=

Qty P1221299 12-04-22 Steel shots to IS specification IS:4606-1983 (1991-Reaffirmed grade 1700) 206 M Heavy duty Dry Basic Ramming mass as per RWF specification (Developmental Tender) P1211321 02-05-22 22.5 M Global Tender Heavy Duty Dry Basic Ramming Mass as per RWF specification [1] RWF Reqt: 163 MT [2] RWP/Bela Reqt : 188 MT



P3211046B 25-04-22

# **CORPORATION**

For works in the tender the amount of EMD was 1% of

tender cost. The same was amended as 0.50% after pre-bid meeting. But it is decided to amend it again and EMD will be 1% of

KDMC/PRO/HQ/1092 Dt. 29/03/22

(Sapna Koli - Devanpalli) City Engineer

### **Government of Maharashtra**

Public Works Department P.W. Division, Panvel Telephone No. 022-27452778 E-Tender Notice No. 89 (Open ONLINE) Year-2021-22 E-mail address :- panvel.ee@mahapwd.gov.in

Executive Engineer P.W. Division Panvel invite B-1 Tender From Registered Contractor with Govt. of Maharashtra Detail Tender Notice Available On www.mahapwd.com and www.mahaten-

Online Tender Download & Bid Preparation Period Date 30.03.2022 At 10.00 AM To 13.04.2022 18.00 PM.

E-Tender/O.No./P.W./PNL/ Office of the Executive Engineer.

Public work Division, Panvel. Dist. Raigad

DGIPR 2021-22/5491

Sd/ **Executive Engineer** 

## **PUBLIC NOTICE REVOKING THE POWER OF ATTORNEY**

Notice is hereby given on behalf of my clients (1) Vasundhara Dhananjay Rane, a adult Indian Inhabitant, residing at A-6/303, 3rd Floor, Saraf Choudhary Nagar, Thaku omplex, Near Thakur Vidya Mandir School, Kandivali (East), Mumbai 400101, (2 Anita Ramakant Tawde, an adult Indian Inhabitant, residing at 10/A, Sumati Lokmanya Tilak Road, Opp. Railway Station, Dahisar (West), Mumbai 400068, **(3** Ashlesha Amol Tawde, an adult Indian Inhabitant, residing at B-22, Sumati Tawac Vadi, L. T. Road, Near Railway Station, Dahisar (West), Mumbai 400068, (4) Atu Sajanan Tawde, an adult Indian Inhabitant, residing at A/11, Sumati, L. T. Road, Opp. Railway Station, Dahisar (West), Mumbai 400068, **(5) Vrishali Surendra Phatak**, a adult Indian Inhabitant, residing at Block No. 5, Kamal Kunj, Balkrishna Tawade Roa Opp. Dahisar West, Mumbai 400068, **(6) Vandana Satish Sawant,** an adult India Inhabitant, residing at 23/A, Balasaheb Desai C.H.S. Ltd., Netaji Palkar Marg, Ne Home Guard Trading Centre, Ghatkopar West, Mumbai 400084, (7) Mrs. Kirl Njayanand Vaknalli, an adult Indian Inhabitant, residing at 1301/02 Prime Elegano CHSL, Y. R Tawde Road, Dahisar West, Mumbai 400068, and (8) Mr. Ashisi Ramakant Tawde, an adult Indian Inhabitant, residing at 10/A, Sumati, Lokmany ilak Road, Opp. Railway Station, Dahisar (West), Mumbai 400068, that be Revocation and Cancellation of Power of Attorney Dated 21st February 2022 egistered with the office of the Sub-Registrar of Assurances at Borivali No. 6 unde egistration No. BRL-6/3829 of 2022, my clients have absolutely and completely evoked, cancelled and terminated the Power of Attorney Dated 03rd August 2007 egistered as Document No. BDR-12/5904 of 2007 with the Sub-Registrar of Borival No. 6 ("Power of Attorney") given by my clients in favour of Mr. Rajaram Yashwan Fawde having address at B-24, Dahisar Sumati C.H.S. Ltd., Lokmanya Tilak Road Opp. Railway Station, Tawade, Dahisar (West), Mumbai 400068 in respect of the roperty mentioned in the schedule hereinunder written with effect from 21st Februar 2022.

s mentioned above, the aforesaid Power of Attorney having been revoked, cancelle and terminated with effect from 21st February 2022, all the authorities and power ranted in favour of Mr. Rajaram Yashwant Tawde thereunder have come to an end Mill persons are hereby required to take notice of the aforesaid and are required an varned not to deal with **Mr. Rajaram Yashwant Tawde** in respect of any of the affai of my clients (1) Vasundhara Dhananjay Rane, (2) Anita Ramakant Tawde, (3 Ashlesha Amol Tawde, (4) Atul Gajanan Tawde, (5) Vrishali Surendra Phatak, (6) Vandana Satish Sawant, (7) Mrs. Kirti Vijayanand Vaknalli and (8) Mr. Ashisl Ramakant Tawde under the aforesaid Power of Attorney or otherwise. Any person(s oing so will do so at his/ her/ their/ its own risk and consequences and such cts/transactions shall not be binding upon my clients.

Dated this 30th day of March 2022, at Mumbai

Mr. Janu V. Gulati Advocate and Solicitor, Shop No. 17, Jai Punit Nagar C.H.S. Ltd., Opp. Indian Oil Petrol Pumi S. V. Road, Borivali (West), Mumbai 400092

## **WESTERN RAILWAY** Deputy Chief Material Manager, Lower Parel stores Depot, Western Railway, Mumbai 400013, invites open E-tender through website www.ireps.gov.in for the following tender.

Sr. No.	Description of Tender No.	Open E-Tender No.	EMD	Time and date for closure of uploading for e-tender document	Time and date for opening of e-tender	Validity of offer	Quantity
1	One Coach set of 120KN Air Spring assembly consisting of Four Air Springs and its Fasteners/ Spares, Conforming	EDDDEDG4	₹ 54750	25/03/22 at 11:42:55 Hrs.	22/04/22 at 11 Hrs.	29 days from date of opening	05 Set
2	Air Spring Assembly 140 KN Capacity for LHB Coaches with FIAT Bogie as per RDSO STR NO.RDSO/2020/CG-01	52225270	₹ 58240	26/03/22 at 14:33:58 Hrs.	25/04/22 at 11 Hrs.	31 days from date of opening	20 Nos

Website particulars & notice for location where complete details can be seen:- www.ireps.gov.ir

# WESTERN RAILWAY

VARIOUS CONSTRUCTION WORKS

ı		omsional natiway Manager (WA), western Railway, 6th floor, Engg. Deptit., Mumbal Central, Mumbal 400008. Invites E-tender as per Jetails given as follows.								
	Sr. No.	Tender Notice No. & Date	Work and Location:	Approx. cost of work in ₹	EMD₹					
ı	1	BCT/21-22/ 291 dtd. 28.03.2022	Churchgate - Virar section :- Providing track divider/ Fencing under ADEN (T/S) Lower Parel & ADEN (T/N) Borivali Section	3,40,29,650.85	3,20,000					
	2	BCT/21-22/ 292 dtd. 28.03.2022	Churchgate - Virar Section:- Re-building of bridges by RCC Box / pipe & impovement of drainage system by additional waterway at ADEN (T/N) Borivali Section		5,44,700					
	3	BCT/21-22/ 293 dtd. 28.03.2022	Churchgate - Virar Section:- Jogeshwari-Ram Mandir - Proposed training and widening of NESCO Nallah from Western Railway side NESCO gate to Cul No. 46 via Cul No. 45 for MCGM	11,71,02,467.04	7,35,500					

Date & Time of submission for Sr. No. 1 & 2: On 22-04-2022 till 15.00 hrs and Sr. No. 3: On 06-05-2022 till 15.00 hrs. Date & Time of opening for Sr. No. 1 & 2: On 22-04-2022 till 15.30 hrs. and Sr. No. 3: On 06-05-2022 till 15.30 hrs. Regarding detailed nature of work, containing cost of tender document (non refundable), EMD, eligibility criteria, similar nature of work, detailed tender conditions, please visit www.ireps.gov.in Manual offers will not be considered. Like us on: f facet

# LIBORD SECURITIES LIMITED

CIN: L67120MH1994PLC080572 Regd. Office: 104, M.K. Bhavan, 300, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai 400001 Phone: 022- 22658108 / 09 E-mail: investorrelations@libord.com

Website :www.libord.com NOTICE Change in Registrar and Share Transfe Agent (RTA)

Notice is hereby given to the Shareholders of Libord Securities Limited (the Company that the Registrar and Share Transfer Ager (RTA) of the Company has been changed from M/s. Link Intime India Private Limited to M/s Ankit Consultancy Pvt Ltd (SFR Registration No. INR000000767) with effect from 25.03.2022

Shareholders are requested to send/delive the requests/documents/correspondence relating to the Company's securities to the below mentioned address: M/s Ankit Consultancy Pvt. Ltd.

60, Electronic Complex, Pardeshipura, Indore, MP 452010 Tel No.: 0731-4065799, 0731-4065798 Email: investor@ankitonline.com

Place : Mumbai Date : 29.03.2022 Nisha Joly Machingal Company Secretary

For Libord Securities Limited



Department: Chief Engineer (SWD)/Dy.Ch.(M&E) SWD, Projects

# **E-Tender Notice**

The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) invites e-tender for the following work.

e-Tender No.	Description of works	Cost of e-tender	Bid Security Deposit/E.M.D.	Start Date & Time	End Date & Time
7200030510	Providing services for comprehensive operation and maintenance of storm water pumping station at Love Grove (G/South ward) for the period of 7 years (from 01/07/2022 to 30/06/2029)	18% GST	78,40,000/-	30.03.2022 from 11.00 hrs.	19.04.2022 up to 1600 hrs.

30.03.2022 upto the due date.

PRO/2672/ADV/2021-22

E.E. (M&E) SWD Projects-II

ਾ≲⊍ State Bank of India

Stressed Assets Recovery Branch(SARB), 1st Floor, Kerom Building, Plot No.A-112, Next to Wagle Industrial Estate Branch, Road No.22 Circle, Wagale Estate, Thane (West) – 400 060

Phone: 022-25806810 Email - sbi.11697@sbi.co.in PUBLICATION OF NOTICE REGARDING POSSESION OF PROPERTIES U/S 13(4) OF SARFAESI ACT 2002 Notice is hereby given under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002(54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the date mentioned against the account and stated nereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against the account. The Borrower in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon.

Name of Account/ Borrower & address	Name of Proprietor/ Partner/Guarantor/ Owner of property etc	Description of the property mortgaged / charged	Date of Demand Notice	Date of Physical Possession	Amount Outstanding
Mr. Janardhan Shinde (Proprietor of M/s J. Shinde & Co. &Mr. Satnam Singh Rajput Flat No.203, Plot No.41, Merchant	Mr. Janardhan Shinde (Proprietor of M/s J. Shinde & Co. & Mr. Satnam Singh Rajput	To Mr. Janardhan Shinde (Proprietor of M/s J. Shinde & Company Flat No.203, Plot No.41, Merchant	19.10.2015	25.03.2022	(Rupees Forty Five Lakh Ten Thousand One Hundred Ninety One and Paisa Nineteen Only Plus interest and all other expenses w.e.f.
Paradise, Sector-44 Nerul, Navi Mumbai, Dist-Thane - 400 706		Paradise, Sector-44 Nerul, Navi Mumbai, Dist Thane - 400 706.			30.09.2015 plus interest incidental expenses, charges, cost etc.

The borrower's/Guarantor's/Mortgager's attention is invited to the provision of Sec 13(8) of the SARFAESI Act n respect of the time available to re-deem the secured assets.

Date: 29.03.2022 Place: Thane

# 🎝 Fino Payments Bank फिनो पेमेंट्स बैंक FINO PAYMENTS BANK LIMITED

Registered Office: Mindspace Juinagar, 8th Floor, Plot No. Gen 2/1/F, Tower 1, TTC Industrial Area, MIDC Shirwane, Juinagar, Navi Mumbai, Thane - 400706. CIN: L65100MH2007PLC171959; E-mail: basavraj.loni@finobank.com Website: www.finobank.com; Phone: +91 22 7104 7000

#### NOTICE OF POSTAL BALLOT

NOTICE is hereby given, pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) ("the Rules"), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") Secretarial Standard – 2 on General Meetings ("SS-2") issued by the Institute of the Company Secretaries of India and the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs, Government of India vide General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021 and Circular No. 20/2021 dated December 8, 2021 (the "MCA Circulars") and other applicable laws, rules regulations, if any, Fino Payments Bank Limited ("the Bank") seeks approval of the Members of the Bank by way of Postal Ballot, only by means of electronic voting ("remote e-voting") on following resolution(s):

- Increase in Authorised Share Capital of the Bank and Alteration of Capital Clause of Memorandum of Association of the
- 2. Re-appointment of Mr. Mahendra Kumar Chouhan (DIN: 00187253) as an Independent Director of the Bank
- 3. Re-appointment of Dr. Punita Kumar Sinha (DIN: 05229262) as an Independent Director of the Bank 4. Ratification of the 'Fino Payments Bank Limited - Employees Stock Option Policy, 2020'
- Approval of the amendment in the 'Fino Payments Bank Limited Employees Stock Option Policy, 2020'

 $6. \ \ Approval/Reinstatement of right to nominate directors pursuant to Article 104 of the Articles of Association of the Bank$ 

Members are informed that the Bank has on March 29, 2022, sent the Postal Ballot Notice dated March 23, 2022 through e-mail to the Members of the Bank whose name appear in the list of Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on Friday, March 25, 2022 ("cut-off date") and who have registered their email address with the Bank/ Depositories for seeking approval by Postal Ballot only through remote e-voting. A person who is not a Member as on Friday, March 25, 2022 ("cut-off date") shall treat the Postal Ballot Notice for information purpose only. Accordingly, physical copy of the Postal Ballot Notice along with postal ballot form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Postal Ballot Notice is also available on the Bank's website at www.finobank.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively and on the website of NDSL at https://www.evoting.nsdl.com

The Members of the Bank whose name appear in the list of Register of Members/Register of Beneficial Owners maintained by th Depositories viz., National Securities Depository Limited ("NSDL") and Central Depository Services (India) Limited ("CDSL") as on cut-off date shall be entitled to vote in relation to the resolutions specified in the Postal Ballot Notice. The Bank has appointed National Securities Depository Limited ("NSDL") for facilitating e-voting to enable the Members to cast their votes electronically. The detailed procedure/instructions on remote e-voting including the manner in which the members who have not yet registered their e-mail addresses can register their email address and/or can cast their vote as specified in the Postal Ballot Notice. The voting rights of the nembers shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Bank as on the Cut-Off Date.

The remote e-voting period commences on Thursday, March 31, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Friday, April 29, 2022 at 5:00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond said date and time. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently. The Board of Directors has appointed Mr. Tribhuwneshwar B. Kaushik and in his absence, Mr. Savyasachi Joshi of M/s. Kaushik Josh

& Co, Practising Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the postal ballot process in fair and transparent manner. The Scrutinizer will submit his report to the Chairman of the Bank or to any other person authorized by him on or before Sunday, May 01, 2022. The results of the voting conducted by Postal Ballot along with the Scrutinizer's Report will be made available on the website of the Bank at www.finobank.com and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com and intimated to BSE Limited ('BSE' and the National Stock Exchange of the India Limited ('NSE'), where the equity shares of the Bank are listed, on or before Sunday, May 01, 2022. Additionally, the results will also be placed on the notice board at the Registered Office of the Bank.

In case of any queries/issues or grievances you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting use manual for Members available at the download section of http://www.evoting.nsdl.com. or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Mr. Sanieev Yaday, Assistant Manager, National Securities Depository Limited, Trade World, 'A Wing, 4th Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013 at evoting@nsdl.co.in

Place: Navi Mumbai Date : March 29 2022 For Fino PaymentsBank Limited Sd/

Company Secretary & Compliance Officer Membership No: A23095

# HOUSING FINANCE

Name of Borrower /

2.Pramila Gopal Sing Alias Pramila G Singh

# MUTHOOT HOUSING FINANCE COMPANY LIMITED

Corporate Office: 12/A 01, 13th floor, Parinee Crescenzo, Plot No. C38 & C39, Bandra Kurla

# **DEMAND NOTICE**

Complex-G block (East), Mumbai-400051

Under Section 13 (2) of The Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002

**Total Outstanding** 

Whereas the undersigned is the Authorised officer of Muthoot Housing Finance Company Ltd. ("MHFCL") under Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002, issued Demand Notices under Section 13(2) of the said Act, calling upon the following Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) to discharge in full their liability to the Company by making payment of entire outstanding including up to defender on the control of the contr the following Secured Asset (s) have been mortgaged to MHFCL by the said Borrower(s), Co-Borrower(s), Guarantor(s) respectively.

Date of Date of Demand

NO.	CO-DOITOWEI/ Guarantoi	NFA	Houce	Amount
1	Loan Account No. 10102008552 1.Harsha Hemant Khamkar 2Hemant Shankar Khamkar	31-May-2017		Rs.1,456,836.00/- (Rupees Fourteen Lakhs Fifty Six Thousand Eight Hundred Thirty Six Only) As on 11-Mar-2022
	Description of Secured Asset(s) /	Immovable	Property (ie	es) All That Part And Parcel Of The Property Bearing Flat Premises No
				dg No.35, A Wing, In The Building Known As "Barsaat"In Sector 2, Project
				ring Survey No. 166/1/1, 166/1/2, 166/2, 167/1, 167/2, 169/2, 170, 172/1,
				70/0/7 470/0/0 470/4/4 470/4/0 470/4/ A 470// 1 A 0:44 A.

172/2/1(Part), 172/2/2(Part), 172/2/3, 172/2/4, 172/2/5, 172/2/6, 172/2/7,172/2/8,173/1/1,173/1/2, 178/15 And 179/5 Lying And Situated A Village Dhasai, Taluka Shahapur, District Thane Loan Account No. 10102003005 Rs.1,638,763.00/- (Rupees Sixteen Lakhs Thirty Eight Thousand Seve

 Lalbahadur Pyarelal Gupta
 Sonu Lalbahadur Gupta 30-Nov-2018 21-Mar-2022 Hundred Sixty Three Only) As on 11-Mar-2022 Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) All That Part And Parcel Of The Property Bearing Flat Premises No 301

Admeasuring About 452.24 Sq Ft Carpet On The 3Rd Floor, Bldg No.84, A. Wing, In The Building Known As "Baaz" In Sector 3 Project Known As "Karrm Residency", To Be Constructed On The Land Bearing Survey No. 166/1/1, 166/12, 166/2, 167/1, 167/2, 169/2, 170, 172/1, 172/2/1(Part), 72/2/2(Part), 172/2/3, 172/2/4, 172/2/5, 172/2/6, 172/2/7,172/2/8,173/1/1,173/1/2, 178/15 And 179/5 Lying And Situated At Village Dhasai, aluka Shahapur, Dist. Thane

Loan Account No. 10102003942 Rs.1.613.628.00/- (Rupees Sixteen Lakhs Thirteen Thousand Six 1.Sk Asmot Ali 30-Sep-2020 21-Mar-2022 Hundred Twenty Eight Only) As on 11-Mar-2022 2. Halima Asmot Ali Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) All That Part And Parcel Of The Property Flat No 404, 4Th Floor, A Wing

Building Known As "Prithvi", Admeasuring Area 452.24 Sq. Ft., Sector - 3, Project Known As "Karrm Residency" Kinhavali Road, Dhasa Shahapur, Maharashtra, Thane - 421601 Loan Account No. 10102110438 Rs.982,973.00/- (Rupees Nine Lakhs Eighty Two Thousand Nine 1. Harishankar Rajpati Mishra 31-Jan-2022 21-Mar-2022 Hundred Seventy Three Only) As on 11-Mar-2022 2.Kanchan Harishankar Mishra

Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) All That Part And Parcel Of The Property Flat 202, 2Nd Floor, In Building No. B, Of Building Know As "Sai Mahal Apartment" Which Is To Have Total Admeasuring Area 605 Sq. Ft. Built Up (Which Is Inculsive Of The Area Of Balconies) On Land Bearing Survey No. 40, Hissa No. 4, Situated And Being At Mouje Adivali Dhokali, Tal-Ambernath Dist. Thaneand Within The Limits Of Adivali Dhokli Grampanchayat, Registration District And Sub District Thane East: Sai Darshan Apartment, West: Yadav Builders Under Construction Building, North: Singh Builders Under Construction Building, South: A Wing / Road

Loan Account No. 10102007761 Rs.702,999.00/- (Rupees Seven Lakhs Two Thousand Nine Hundred 1.Ramchandra Janu Modak 28-Feb-2022 21-Mar-2022 Ninety Nine Only) As on 11-Mar-2022 2.Reshma Ramchandra Modak Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) All That Part And Parcel Of The Property Bearing Flat Premises No 02, Admeasuring About 248.98 Sq. Ft. Carpet On The Ground Floor, Bldg No. 123, A Wing In The Building Known As "Arpan", , In Sector 4, Projec

(nown As Karrm Residency, To Be Constructed On The Land Bearing Survey No. 166/1/1, 166/1/2, 166/1/2, 166/1/2, 169/1, 172/2/3, 172/2/4, 172/2/5, 172/2/6, 172/2/7,172/2/8,173/1/1,173/1/2, 178/15 And 179/5 Lying And Situated A Village Dhasai, Taluka Shahapur, Dist. Thane Loan Account No. 18500091701 Rs.686,954.00/- (Rupees Six Lakhs Eighty Six Thousand Nine Hundre 28-Feb-2022 21-Mar-2022 Fifty Four Only) As on 11-Mar-2022

Description of Secured Asset(s) / Immovable Property (ies) All That Part And Parcel Of The Property Being Residential House Bearin No 1077, Admeasuring Area 600 Sq. Ft., Alongwith The Present And Future Construction Thereon, Lying Being And Situated At Village Umroli Taluka Palghar, District And Division Palghar And Within The Territorial Limits Of Gram Panchayat Umroli Taluka& District Palgharbounded By East: Open Space, West: House, North: Open Space, South: Road

Loan Account No. 18500108361 Rs.738,412.00/- (Rupees Seven Lakhs Thirty Eight Thousand Four 1.Jitendra Magan Gaikwad 28-Feb-2022 21-Mar-2022 Hundred Twelve Only) As on 11-Mar-2022 2.Jidnya Jitendra Gaikwad

 $\textbf{Description of Secured Asset(s)}/\textbf{Immovable Property (ies)} \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Part And Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That Parcel Of The Parcel Of The Property Residential House Bearing No 563}, \\ \textbf{All That$ Admeasuring Area 2634 Sq. Ft., Alongwith The Present And Future Construction Thereon Lying Being And Situated At Village Katale, Taluka District Palohar And Division Palohar Within The Jurisdiction Of The Sub Registrar Of Assurance At Palghar And Within The Territorial Limits Of Garmpanchyat Katale, Taluka & District Palghar East: Gram Panchayat Road, West: Open Land, North: Poultry Farm, South: Open Land

If the said Borrower, Co-Borrower(s) & Guarantor(s) fails to make payment to MHFCL as aforesaid, MHFCL shall be entitled to take possession o the secured asset mentioned above and shall take such other actions as is available to the Company in law, entirely at the risks, cost and consequences of the borrowers. The said Borrower(s), Co-Borrower(s) & Guarantor(s) are prohibited under the provision of sub section (13) of section 13 of SARFAESI Act to ransfer the aforesaid Secured Asset(s), whether by way of sale, lease or otherwise referred to in the notice without prior consent of MHFCL.

Place: Mumbai Sd/- Authorised Officer Date: 30 March, 2022 For Muthoot Housing Finance Company Limited **PUBLIC NOTICE** 

SHRI NILESH F DEDHIA & SMT MAYURI NILESH **DEDHAI** members of SHREE SATGUI ARADHANA STHANAKWASI Co-or Hsg. Soc. Ltd. Nallasopara (east olding Flat No. B/205 in the building o society has lost original share certificate No. 19 having Distinctive No. 91 to 95

both inclusive) of the society. f any person having any claim, right, title and on interest therein or any part thereof n the nature of sale, lease, gift, mortgage, assignment, trust, development right, charge, legacy, lien etc. or in any other manner or authority, may record their written objections dul supported by documents to the undersigned at the address indicated nerein below within 14 days from the date of publication of this notice.

In the absence of any claim society wil

proceed with issue of duplicate share certificate without any further notice o recourse to such claim, if any, presuming that any/all such claim have been knowledgeably relinguished.

Kirit A Sanghavi - Advocate

203, Purvee Chambers, Behind Mahanagarpalika office Station Road

## PUBLIC NOTICE

Notice is hereby given that MR. SURESHCHANDRA D. SHAH is member in respect of Flat No.601 and 604 on 6th floor, B wing in the building of the society having below mentioned address, died on 24/04/2021. MR. NILAY SURESH S H A H S / O M R . SURESHCHANDRA D. SHAH, the legal heir of the said deceased member has applied for membership in respect of said Flat No. 601 and 604 on 6th floor, and B wing. The society hereby invites claims or

objections with certified documents from the heir / heirs or other aimants / Objectors to the transfer of the said share and interest of the deceased members in the capital Property of the society for ransferring the said Flat No.601 and 604 on 6th floor, B wing to in the name of MR. NILAY SURESH SHAH S/o. MR. SURESHCHANDRA D. SHAH within a period of 15 (fifteen) days from the date of publication of Notice and contact the Hon Secretary of the society between

8.00 p.m. to 9.00 p.m.
If no claims / objections are received within the period prescribed above the Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased members in the capital property of the society in such nanner as are provided under the Bye - Laws of the society. Date:-30/03/2022 Place:- Mumbai.

Sd/-Hon. Secretary Pawapuri Co-op. Hsg. Soc. Ltd., Ashok Chakravarti Road, Ashok Nagar, Kandivali (East), Mumbai 400101.

## **PUBLIC NOTICE**

Re: IN THE COURT OF THE METROPOLITAN MAGISTRATE 69TH COURT AT MAZGAON, MUMBAI

CC NO. 6902551/Misc/2021 (Under section 13(3) of Birth and Death Registration Act,

DIST: MUMBAI

Mr. Rohan Digmbar Waghmare Age: 26 Years, Occ: Service, Resident of Behind Manas Building, P. L. Lokhande Marg, Samta Chawl, Panchashil Zopadpatti Rahivashi Sangh Chembur, Tilak Nagar, Tilak Nagar, Mumbai-400 089

Versus The Medical Officer of Health & Sub-registrar of Birth and "E"-Ward, Municipal Corporation Greater Mumbai, having office at 10, Shaikh Hffizuddin Marg,

Byculla, Mumbai-400 008. ....Respondent

....Applicant

AND WHEREAS, Applicant's son namely Mayank was born on 04/10/2017 in Sir. J. J. Hospital Nagpada, Mumbai Central, Mumbai. Applicant's wife's name is Esther Rohan Waghmare and Applicant is a father namely Rohan Digmbar Waghmare, at the time of the birth of the Applicant's son. Applicant was having residence address at Behind Manas Building,P.L. Lokhande Marg, Samta Chawl, Panchashil Zopadpatti Rahiyashi Sangh Tilak Chembur. Nagar.

Mumbai-400 089.

As per the provisions of law. Applicant's son's name was not registered in the Birth and Death Register maintained by the Ward Officer of "E" Ward of Mumbai Municipal corporation i.e. the Respondent. In order to get Applicant's son's name registered in the Register of Birth, the Applicant being father has filed the abovementioned proceeding in the Hon'ble Metropolitan Magistrate 69th Court at Sewree, Mumbai being C. C. No. 6902551/Misc/2021 AND WHEREAS in view of this proceeding, we informed that if any person has any objection in regards to the Applicant's name Registration in the Register of Birth maintain "E" Ward of Mumbai Municipal Corporation. They may attend or remain present in person or through an Advocate

before the Learned Metropolitan Magistrate 69th Court of Sewree, Mumbai on 6th April, 2022 at 11.00 am to make submissions thereof. Failing which, it would be presumed that no has any objection to whatsoever nature for issuance of Birth Certificate of Applicant by the "E" Ward of Mumbai Municipal Corporation, Mumbai-400 008. This notice is published as per the order dated 04/03/2022 passed by the Learned Metropolitan Magistrate 69th Court at Sewree, Mumbai.

> Sd/-PRANALI S. RAWADE ADVOCATE

The other details of the e-tender are displayed on MCGM Portal "https://portal.mcgm.gov.in" from

TENDER NOTICE NO.: RWF/S/P1/021/2021-22

# KALYAN DOMBIVLI MUNICIPAL

**Public Work Department** Corrigendum

Tender Notice No. 101/2021-22

Principal Chief Materials Manage

tender cost.

Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan

Fax Number :- 022-27467440

ders.gov.in Portal. Note - Total 01 Works include in Tender notice.

Online tender Bid Preparation Last Date 13.04.2022 At 18.00